



कर्नाटक सरकार  
सार्वजनिक शिक्षण विभाग

## अध्ययन पुनर्प्राप्ती-कलिका चेतरिके

2022 -23

विद्यार्थी कृती पुस्तका

गणित

(मराठी माध्यम)

इयत्ता - 6 वी

समव शिक्षण कर्नाटक, बेंगलुरु

आणि

शाज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण विभाग, बेंगलुरु



ಆತ್ಮೀಯರೇ,

ಮಹ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣವೇ ಭಾರತದ ಭವಿಷ್ಯ ಇದಕ್ಕಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು ಹೊಸ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿ 2020ನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿ 2020 ರ ಶಿಫಾರಸ್ತಗಳನ್ನು ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸುವ ನಿಟ್ಟನಲ್ಲಿ ಕನಾರ್ಕಿಕ ರಾಜ್ಯ ಮುಂಚೊಳೆಯಲ್ಲಿದ್ದು, ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಸುಧಾರಣೆಗಳನ್ನು ತರಲಾಗುತ್ತಿದೆ. ಪರ್ವತಮ ವಿನ್ಯಾಸ, ಕರಿಷುವಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾವೀನ್ಯತೆ, ತರಗತಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯ ಮುದುವಿನ್ಯಾಸ ಹಾಗೂ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಕಲಿಕಾ ಸಮೃದ್ಧ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲು ಹಲವು ಕಾರ್ಯತಂತ್ರಗಳನ್ನು ರೂಪಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ನಿಟ್ಟನಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಿರ್ವಿಜ್ಞ ಭಾರತ ಮಿಷನ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬುನಾದಿ ಸಾಕ್ಷರತೆ ಮತ್ತು ಸಂಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನ ಕೌಶಲಗಳನ್ನು ಖಾತ್ರಿಪಡಿಸುವಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತಿಗೊಂಡಿದೆ.

ಪ್ರಸ್ತುತ ಜೋಡಿ-19 ಸಾಂಕ್ರಾಂತಿಕ ದೋಷದಿಂದಾಗಿ ಮಹ್ಕಳು ಡಿಪಜಾರಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಪದೆಯೊವಲ್ಲಿ ಅಡೆತಡೆಗಳಾಗಿ. ಎರಡು ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಕಲಿಕಾನಷ್ಟವಾಗಿರುತ್ತದೆ. ಡಿಪಜಾರಿಕ ಹಾಗೂ ಅನೌಜಚಾರಿಕ ಕಾರ್ಯತಂತ್ರಗಳ ಮೂಲಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಕರಿಕೆಯ ನಿರಂತರತೆಗೆ ಪ್ರಯೋಜಿಸಿದ್ದಾಗೂ ಸಹ ನಿರೀಕ್ಷತ ಮಟ್ಟದ ಕರಿಕೆ ಆಗದಿರುವುದನ್ನು ಹಲವು ಅಧ್ಯಯನಗಳು ತಿಳಿಸಿವೆ. ಈ ಕಲಿಕಾ ಅಂತರವನ್ನು ಸರಿಪಡಿಸುವ ನಿಟ್ಟನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಾರ್ಯಪ್ರವೃತ್ತರಾಗಬೇಕಿದೆ. ಸದರಿ ಕಲಿಕಾ ಅಂತರವನ್ನು ಸರಿಪಡಿಸುವ ನಿಟ್ಟನಲ್ಲಿ ವ್ಯಜಾಖ್ಯಾತ ತಳಹದಿಯ ಮೇಲೆ ಕನಾರ್ಕಿಕ ಸರ್ಕಾರ 'ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ' ಎಂಬ ವಿನೋದನ ಉಪಕ್ರಮವನ್ನು 2022-23ನೇ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ.

ಎಲ್ಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಒಂದಿನ ಎರಡು ತರಗತಿಗಳಲ್ಲಿ ಕರಿಯಲೇಬೇಕಾಗಿದ್ದ ಪ್ರಮುಖ ಸಾಮಾನ್ಯ, ಪರಿಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಂಪಾದಿಯಾಗಿ ಪ್ರಸಕ್ತ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಕರಿಯಲೇಬೇಕಾದ ಪ್ರಮುಖ ಸಾಮಾನ್ಯ, ಪರಿಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಿ ಕಲಿಕಾ ಹಾಳೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರ ಕೈಗೆಂಬುದ್ದಿನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಕಲಿಕಾ ಹಾಳೆಗಳು ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಂದ ಕೂಡಿದ್ದು, ಮಗುವಿನ ಮುಗ್ದ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಂತೋಷವನ್ನುಂಟು ಮಾಡುವಂತೆ ರೂಪಿಸಲಾಗಿರುತ್ತದೆ. ಇವುಗಳನ್ನು ಪ್ರಾರ್ಥನೆಗೊಳಿಸುವುದರಿಂದ ಕಲಿಕಾ ನಷ್ಟವನ್ನು ಸರಿದೂಗಿಸಬಹುದು ಎಂಬ ಆಶಯ ನನ್ನದಾಗಿರುತ್ತದೆ. ಪರ್ಯಾಪ್ತತ್ವಕ, ಶಿಕ್ಷಕರ ಕೈಪಡಿಗಳು ಮತ್ತು ಕಲಿಕಾ ಹಾಳೆಗಳು ಪರಸ್ಪರ ಪೂರಕವಾಗಿವೆ. ಶಿಕ್ಷಕರು, ಕೈಪಡಿಯಲ್ಲಿ ನೀಡಿದ ಮಾರ್ಗಸೂಚಿಯನ್ನು ಈ ವಿನೋದನ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅದರ ಅಂತಸ್ಥಾದಿಂದ ಅನುಷ್ಠಾನಗೊಳಿಸಿ, ಮಹ್ಕಳ ಕರಿಕೆಯ ಸುಧಾರಣೆಗೆ ಕಾರಣವಾಗುತ್ತೇರಿ ಎಂದು ಹಾರ್ಡ್‌ಸುತ್ತೇನೆ. ಅದ್ದರಿಂದ ಇಲಾಖೆಯ ಸರ್ವರೂ, ಮೇಧಾವುಗಳ ಮತ್ತು ಭಾಗೀದಾರರೆಲ್ಲರೂ ಇದರಲ್ಲಿ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸುತ್ತೀರೆಂದು ಆಶಿಸುತ್ತೇನೆ.

ಎಲ್ಲರಿಗೂ ತುಳ್ಳವಾಗಲಿ.....

ಶ್ರೀ ಚ.ನ.ನಾಗೀರ್,  
ಪ್ರಾಧಿಕ ಹಾಗೂ ಪ್ರೋಫೆಸರ್ ಶಿಕ್ಷಣ  
ಹಾಗೂ ಸಾಲ ಸರ್ವದರು,



## ಮೊನ್ಹಿಡಿ

ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಶಿಕ್ಷಣ ನೀತಿ-2020ರ ಆರಂಭದಂತಹ ಮಹತ್ವದ ಕಲಿಕ ಮತ್ತು ಅಧಿಕೃದ್ದಿ ಸಮುದ್ರರ ಜವಾಬ್ದಾರ, ಆದರೆ ಕೋರಿಡ್-19 ಸಾಂಕ್ರಾಂತಿಕ ವಿಷಯದಲ್ಲಿ ವ್ಯವ್ಯಾಯವಾಗಿ ಕರಿಳಾ ನಿರಂತರಕೆಂಬುದ್ದು ಕಾವಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಕರೆದರು ಪರಿಸರಾಂದ ಸಾಧ್ಯವಾಗಿರುವುದಿಲ್ಲ. ಸಾಕಷ್ಟು ಕರಿಳಾ ಅಂತರವಾಗಿರುತ್ತದೆ. ಈ ಅಂತರವನ್ನು ನೀಗಿಸಲು 2022-23ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಕರಿಳಾ ಚೇರಿಕೆ ಎಂಬ ದಿನಾಂಕ ಉಪಕ್ರಮವನ್ನು ಅನುಜ್ಞಾನಗೊಳಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ.

ಈ ಉಪಕ್ರಮದ ಮೂಲಕ ಎಲ್ಲಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಬುಕ್ಕಾದಿ ಸಾಕ್ಷರತೆ, ಸಂಖ್ಯೆ ಜ್ಞಾನಕ್ಕೆ ಒತ್ತು ನೀಡಲಾಗುವುದು ಹಾಗೂ ಮನು ತನ್ನ ಒಂದಿನ ತರಗತಿಗಳಲ್ಲಿ ಅತ್ಯಾರ್ಥವಾಗಿ ಗಳಿಸಲೇಬೇಕದ್ದು ಕರಿಳಾ ಘರಗಳು ಹಾಗೂ ಪ್ರಸ್ತು ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಕರೆಯಲೇಬೇಕಾದ 'ಅತ್ಯಾ ಮುಖ್ಯ ಕರಿಳಾ ಅಫ್' ಗಳನ್ನು ಗುರುತಿಸಿ, ಚಿಮುವಟಕೆ ರೂಪಿಸಿ, ಕರಿಳಾ ಹಾಳೆಗಳನ್ನು ಮತ್ತು ಶಿಕ್ಷಕರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ರೂಪಿಸಲಾಗಿದೆ. ಇಂಗ್ಲಿಷ್ 'ನೆಹ್ಮಾ' ಭಾರತ್, 'ವಿದ್ಯಾಪ್ರದೇಶ'ನಂತಹ ಉಪಕ್ರಮಗಳನ್ನು ಅಂತರರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹಾಗೂ ಅಂತರ ಸಿಹಿಕ್ಕೆಗಳಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ, ಕರಿಳಾ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ಈ ಚಿಮುವಟಕೆಗಳು ಕಿಂತಿಂತ್ರಿತ, ಕರಿಳಾ ಹಾಗೂ ಶಿಕ್ಷಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯವಾಗಿದೆ. ಈ ಚಿಮುವಟಕೆಗಳ ಮೂಲಕ ಸಾಧ್ಯವಾಗಿ ಅಂತರ ಸರಿದೂಗಿಸುವ ಕಾರ್ಯವನ್ನು ತಾವೆಳ್ಳುರೂ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ನಿರ್ದಿಷ್ಟಿರುವುದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೇನೆ. ಈ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಕೊಡಗಿಸಿಕೊಂಡ DSERT ಹಾಗೂ SSK ಯಿ ಆಧಿಕಾರಿಗಳೇ ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಈ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಸಹಕರಿಸಿದ ಅಜೀವ್ ಪ್ರೇಮ್ ಜಿ ಖೋಂಡೇನ್ ಸಂಸ್ಥೆಗೂ ಇಲಾಖೆಯ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳು.

ಡಾ. ಎಸ್. ಶ್ರೀಮತ್ಯಾರ್ ಭಾ.ಆ.ಆ.ಎ.  
ಸಾಂಕ್ರಾಂತಿಕ ವಿಷಯದ ಕಾರ್ಯಕರ್ತೃ,  
ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಪ್ರೊಥರ್ಸ್‌ಕ್ರಿಗ್ ಇಲಾಖೆ



## ಅರ್ಥ ನುಡಿ

ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಬದುಕಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ನಿತ್ಯವೂ ಕರಿಳಾ ನಿರಂತರಕೆ ಅತ್ಯಾರ್ಥ. ಆದರೆ ಕೋರಿಡ್-19 ಸಾಂಕ್ರಾಂತಿಕದಿಂದಾಗಿ ಜಾಗತಿಕವಾಗಿ ಕರಿಳಾ ನಿರಂತರಕೆಗೆ ವ್ಯವ್ಯಾಯ ಉಂಟಾಗಿ ಮಹತ್ವದಲ್ಲಿ ಕರಿಳಾ ನಿರ್ವಹಿಸುವುದು ವೇದ್ಯ ಇದನ್ನು ಸರಿದೂಗಿಸುವುದು ನಮ್ಮ ಅದ್ಯ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೋರಿಡ್-19 ನಿಂದಾಗಿ ಕಾಲೆಗಳು ಮುಕ್ಕೆಬ್ಬಾಗ್ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ, ಸಂಪೀಡನ, ವಿಶೇಷ ಸೇರುಬಂಧ ಮುಂತಾದ ಪರ್ಯಾಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ರೂಪಿಸಿದರೂ ಮುಖ್ಯವಾಗಿ ತರಗತಿ ಪ್ರತ್ಯೇಕಿಸಿ ಇವೆಲ್ಲ ಸಮಂತರವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಪ್ರಸ್ತುತ ಕರಿಳಾ ಚೇರಿಕೆ ಉಪಕ್ರಮವು ವ್ಯಾಖ್ಯಾತಿಕ ತಳಹದಿಯ ಮೇಲೆ ಈತು ಶೀಂತ್ರಿತ ಚಿಮುವಟಕೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡ ಕರಿಳಾ ಹಾಳೆಗಳನ್ನು ರೂಪಿಸಿ ನೀಡುತ್ತಿರುವ ದಿನಾಂಕನೆ ಪ್ರಯೋಗ ಸರಿಸುವೂರು ಎರಡು ಪರಿಸರ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪ್ರತ್ಯೇಕಿಸಿಗಳು ಪೂರ್ಣವಾಗಿ ಸದೆಯದೇ, ಮಹತ್ವದಲ್ಲಿ ಉಂಟಾಗಿರುವ ಕರಿಳಾ ಅಂತರವನ್ನು ಸರಿದೂಗಿಸುವ ಸಲುವಾಗಿಯೇ ರೂಪಿಸಿದ ಉಪಕ್ರಮ. ಈ ಕಾರ್ಯವನ್ನು ಒಂದು ಪರಿಸರದವರೆಗೆ ರಾಷ್ಟ್ರದಾದ್ಯಂತ ಅನುಜ್ಞಾನಗೊಳಿಸಿ ಮಹತ್ವದ ಕರಿಳಾ ನಿರ್ವಹಣ್ಣು ತಾವೆಳ್ಳುರೂ ತುಂಡಿಕೊಳ್ಳಿತ್ತೇರಿ ಎಂದು ಆಶಿಸ್ತೇನೆ. ಉಪಕ್ರಮದ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಅನುಜ್ಞಾನಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಭಾಗಿದ್ದಾರರು ಸ್ಕ್ರಿಂಯವಾಗಿ ಕೊಡಗಿಸಿಕೊಳ್ಳಿರೆಂದು ನಂಬಿಸ್ತೇನೆ.

ಡಾ. ವಿಶಾಲ್ ಆರ್, ಭಾ.ಆ.ಆ.ಎ.  
ಅಂಯುಕ್ತರು,  
ಸಾರ್ವಜನಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ

## ಆರಂಭಿಕ ನುಡಿ



වැඩිදී.

వరదు పంచాగళ కాల శేఖర్-19ర కారణాదింద చీపుజారిక తరగతిగాలు నిరీక్షియింక నడెయదే మళ్ళీ కలిక నష్ట లంచాగిరువుదు శేఖర్-19ని. ఇదరిందాగి కలిక ఆంతర, సామాజిక హగొ భావనాత్మక రియలైస్యమ్ లంచాగివే. ఈ ఎల్ల అర్థతచేగళన్న నిపూరిస, కలిక నిరంతరశేయన్న కాంయ్స్కోల్సులు 2022-23నే శైక్షణిక పంచాగళ కలిక చేతరిక లంపక్రమచన్న అనుమతినేంచలాగుత్తదే. ప్రతియొఒక విద్యార్థియి బునాది సాక్షరత మత్తు సంఖ్యాజ్ఞానచన్న సాధించువుదు ప్రథమ ఆధ్యాత్మికాగియత్తదే. ఎల్ల కలికిగ మూలభూతపాగి బునాది సాక్షరత మత్తు సంఖ్యాజ్ఞాన ఆవృత్త ఆద్యరింద అయి తరగతియి నిర్మిష్ట కలిక ఘలగళిందిగి బునాది సాక్షరత మత్తు సంఖ్యాజ్ఞానద కలిక చెఱిదశక్తిగళన్న ఆంతగతిగేంచి కలిక చేతరిక లంపక్రమచన్న రూపసలాగిదే. ఇల్ల నేడియివ కలిక హార్టిగాలన్న తాప్త బధసింహించు మళ్ళీ బునాది కలిక జ్ఞానచన్న అనుకూలిసువిరి హగొ కలిక ఆంతరవన్న మల్టీసువిరి ఎందు ఆశిస్తేనే. ఇదన్న తాలాధారితపాగి మౌలాయంకన మాటుత్త నిగదిత సామాన్య మత్తు పరికల్పనే గణకిగ ప్రామాణిక ప్రయత్న మాటుత్తేరి ఎందు నంచియత్తేనే. తమ్ముద్దర చేంబలదింద పరిశామకాలి అనుమతిన సాధ్య ఈ నిష్పత్తిల్ల ఎల్లరిగా యితస్థిత్తు హార్టిగుత్తేనే.

ಶ್ರೀಮತಿ ಪಲ್ಲವಿ ಆರುರಾಂ. (ಭಾ.ಆ.ಸೀ.)

ಪಾಠ್ಯಾವಿಕ ನುಡಿ



ಆರ್ಥಿಕ ವರ್ಣನೆ

మౌలిక కతమానద ఆర్థికగళన్ను ఒళగేండ రాష్ట్రయి శ్రీలంకా నిఃపి-2020ర ఆనుష్ఠాన సంచారచర్చల్లో క్రొత్తదల్లిన బదలావణిగే నావ్యల్లరూ తరీదుకొల్పబడింది. అదర జోలికిగే కోపిడా సంచారచర్చల్లో ఖండాద వ్యక్తిలక్ష పరిషామవన్ను సింపడిపుచ హోస్టెల్లాలకి మహత్త్వాన్నిచేసి. ఈచేర ఎరదు వషాగాళల్లో ఒకు మాధ్యమగళన్ను ఒళగాంధీ విద్యాగమ, సంచేదదంతప క్రొత్తది లుప్తమగళ మూలక మారిద ప్రయుక్తగా నమువేయిల విద్యాధ్రిగాల కలికియల్లి సాకష్య కలికా ఆంధర లుంపెగారువుదు వాస్తవద సంగతి. కలికా నష్ట, కలికా ఆంధర మందీసుచ యోజనాయిఁ ‘కలికా చేపరిక’ లుప్తమ. ఈ సంచారభేజిత లుప్తమదల్లి ఈ క్రొత్తది వషాగాళల్లో బునాది సాక్షరత మంత్ర సంఖ్యాజ్ఞాన సామధ్యవన్ను సాధిసువుదరేందిగి, ఒందిన ఎరదు క్రొత్తది వషాగాళ ఆయ్య కలికాథలగళు హాళి ప్రస్తుత క్రొత్తది కలియలేచేకాద ఆశ్చర్య కలికాథలగళన్ను ఎల్లా దుక్కుల్లి సాధిసువ గురియన్ను ఇమ్మికొల్పలాగిది. ఈ సాధనాగా కలికా ప్రతియియి సాధ్యతగాలన్ను సంచిసువ ‘శ్రీలంక క్షేత్రి’ మంత్ర తిట్టింద్రిత కలికా మంలక చయివయక్తిగాలన్నే లగేండ విద్యాధ్రిగాల ‘కలికా హాళ’గా మంత్ర ఎంబ ఎరదు సాంప్రద్యగాలన్ను సృష్టిసలాగిది. ఈ కలికా హాళగాల్లి విద్యాధ్రిగాలు కలియలేచేకాద సామధ్య, పరికల్పన మంత్ర కలికాథలగళన్ను కేంద్రింకరిసిదే. ఇప్పటిన్ను ఒళగా దుక్కుల కలికా నష్టవన్ను సరిదూగిసలు ఎల్లా భాగిదారులు సక్రియావాగి కొడగిసుకొల్పబడేకాగి ఈ మూలక వినంతిస్తేనే. ఈ కాంయాఫావ్యద్వియల్లి కొడగిసుకొండ ఇలాపా మితరు మంత్ర అజ్ఞేయ పేమోజీ ఫ్రాంచేషన్ ఇవరిగి ఆభినందినిగాలన్న, సరిసుతేనే.

కుమార్తలి.

ಶ್ರೀಮತಿ ಸುದೂರಗಲ ವಿ  
ನಿದೇಶಕರು, ರಾಜು, ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ದುಡು ತರಬೇತಿ ಇಲಾಖೆ, ಚಿಂಗಳುರು

परिकल्पना आणि मार्गदर्शन	
डॉ. सेल्वकुमार एस. आ. प्र. से. मुख्य कार्यदर्शी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग, बैंगळुरु	डॉ. विशाल आर. आ. प्र. से. आयुता, सार्वजनिक शिक्षण विभाग, बैंगळुरु
श्रीमती पल्लवी आकुशती आ. प्र. से. राज्य योजना निर्देशक, समग्र शिक्षण कर्नाटक, बैंगळुरु	श्रीमती. व्ही. सुमंगल निर्देशक, डी. एस. ई. आर. टी, बैंगळुरु
साहित्य रचना समिती	
जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, दावणगें	
श्रीमती घेता व्ही. जी. टी. जी. टी. स. ३. प्रा. शाळा, पामेनडली दावणगें ठिक्काण वलय जिल्हा दावणगें	श्री राज कुमार टी. टी. जी. टी. स. ३. प्रा. शाळा, बसवनाळू गोल्लरहडी दावणगें उत्तर वलय जिल्हा दावणगें
श्रीमती रश्मी एम. टी. जी. टी. कु. श. आ. ३. प्रा. शाळा होसबेलवनुरु दावणगें ठिक्काण वलय जिल्हा दावणगें	श्री देवराज एच. एम. टी. जी. टी. स. ३. प्रा. शाळा, एस. पी. एस. नगर दावणगें उत्तर वलय जिल्हा दावणगें
अजिम प्रेमजी फाऊंडेशन ग्रुप	
परिशिलक	
श्री वेदमूर्ती शी. ज्येष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, तुमकुरु	श्री राघवेंद्र टी. के. ज्येष्ठ अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कोलार
भाषांतर समिती	
मार्गदर्शक श्री. एम. एम. सिंधूरु प्राचार्य, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, बेळगावी	संयोजक श्री. प्रकाश आर. पाटील अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, बेळगावी
साधानव्यक्ती गट	
श्री. जे. एस. पाटील (TGT) सरकारी मराठी उत्तर प्राथमिक शाळा, कंवाळी खुर्द बेळगावी ग्रामीण	श्री. ए. एच. याङ्गुरकर (TGT ) सरकारी मराठी उत्तर प्राथमिक शाळा, हिंडलगा बेळगावी ग्रामीण
श्री. आर.टी. याङ्गुरकर (TGT) सरकारी मराठी उत्तर प्राथमिक शाळा, मठ्ठे बेळगावी ग्रामीण	श्री. एस. आर. हरगडे (सहशिक्षक) सरकारी मराठी उत्तर प्राथमिक शाळा, हिंडलगा बेळगावी ग्रामीण
संयोजक	
इ. व्ही. जी. विभाग, डी. एस. इ. आर. टी.	

## अनुक्रमणिका

अध्ययन निष्पत्ती- इयता 6 वी  
(4 थी आणि 5 वी वर्गाच्या मुख्य अध्ययन निष्पत्तीचा समावेशासह)

क्र. सं	थिम्स	अध्ययन निष्पत्ती	पृष्ठ संख्या
1	संख्या आणि त्यावरील मूलभूत क्रिया	मूलभूत क्रियांचा(बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार ) वापर करून मोठ्या संख्यावरील समस्या सोडवितात आणि संख्यांचे नमुने समजून घेतात.	1 - 18
2		पूर्णकांचा परिचय करून घेवून पूर्णकांची बेरीज व वजाबाकी वरीत उदाहरणे सोडवितात.	18 - 28
3		संयुक्त(भाज्य) आणि मूळ(अविभाज्य) संख्या, संख्येचे अवयव व गुणक ओळखतात, विशिष्ट संदर्भांमध्ये म. सा.वि. आणि ल. सा. वि. चा वापरसमस्या सोडविण्यासाठी करतात.	29 - 44
4		दिलेल्या अपूर्णकाचा समान अपूर्णक ओळखतात व अपूर्णकांची तुलना करतात.	44 - 61
5		लांबी, वजन, उष्णता इत्यादी दैनंदिन जीवनातील विविध संदर्भावर आधारित अपूर्णक आणि दशांश यांची बेरीज आणि वजाबाकी वरीत उदाहरणे सोडवितात आणि परस्पर झपांतर करतात.	62 - 80
6	भूमिती	रेषा, रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ इत्यादी भूमितीतील संकल्पनांचे सभोवतालच्या परिसरातील विविध वरतूऱ्या उदाहरणासाठ वर्णन करतात.	81 - 97
7		समांतर रेषा, लंब रेषा व छेदिका ओळखतात.	98 - 105
8		कोनाच्या मापावरून कोनांचे वर्गीकरण करतात. $45^\circ, 90^\circ$ व $180^\circ$ कोनांच्या संदर्भाने दिलेल्या कोनाचे अंदाजे माप सांगतात आणि दिलेला कोन मोजतात.	106 - 115
9		एक किंवा त्यापेक्षा जास्त सममितीरेषा असलेल्या टिंमितीय सममिती आकृत्या ओळखतात, टिंमितीय आकृत्यांना सममितीरेषा काढतात.	116 - 127
10	क्षेत्रफल	आजूबाजूच्या परिसरात आढळणाऱ्या आयताकार आकृत्यांची परिमीती आणि क्षेत्रफल काढतात.	128 - 140
11	माणिती छाताळणे	संबंधित माणितीचे विश्लेषण करून वित्रालेख काढतात तरेच रतंभालेखाचे विश्लेषण करतात.	141 - 151

## प्रिय विद्यार्थी,

सर्व जगाता डोकेदुखी ठरलेल्या कोविड – 19 महामारीच्या सांक्रमिक रोगराईच्या परिस्थितीचा समर्थपणे सामना करून तुम्ही इयता 6 वी च्या वर्गात आलात, बेरेच ठिवस तुम्ही खेळापासून, अभ्यासापासून दूर याहून घरातच बसून याहण्याचा प्रशंग पार करून आला आहात. संदर्भानुसार जुळवून घेण्याची कला तुमच्यामध्ये आहे.

इयत्ता 6 वी च्या गणित अभ्यासामध्ये तुमचे स्वानंतर, आता सहावीला अरालेल्या मुलांनी शिकायता पाहिजे अशा आणि माझील वर्गामध्ये तुम्ही शिकायता पाहिजे होत्या अशा त्याचबोरेर तुम्हाता अर्थ समजून घ्यायला पाहिजेत अशा संकल्पनाचे मूळ, अभ्यास कानगदात्या या पुस्तकात तुम्हाला दिलेले आहे. आवश्यक त्याठिकाणी उदाहरणे दिली आहेत. तुम्ही रवत: किंवा मित्रांच्या बरोबर आणि आवश्यक असल्यास शिक्षकांच्या मदतीने या पुस्तकात ठिलेल्या कृती करात, इतके हुशार आठात. तुम्ही रवत: च करू शकाल अशा कृती जारत आहेत. आवश्यक ते विचारून समजून घ्या. याठिकाणी तुमच्या रव-अध्ययनाला ठिलेल्या संधीचा उपयोग करून घ्या. तुमचे अध्ययन उत्तम होवो हीच आशा!

या पुस्तकातील अध्ययन कृती पेपर खालील प्रमाणे वापरा.

- ठिलेल्या कृतीमध्ये तुम्ही रवत: किंवा तुमच्या मित्राबरोबर सहभागी व्हा.
- ठिलेल्या अभ्यासाबद्दल विचार करा, तुमच्या मित्र मैत्रिणी बरोबर, शिक्षकांच्याबरोबर किंवा घरातील लोकांशी पुन्हा पुन्हा चर्चा करा.
- तुमच्या पाठ्यपुस्तकाबरोबर अध्ययन कृती मधील उदाहरणे सोडवा.
- प्रत्येक अध्ययन निष्पत्ती नंतर रवअवलोकनासाठी ठिलेल्या ठिकाणी तुमच्या अभ्यासातील प्रगतीची रवत: च नोंदणी करा. त्याठिकाणी चार स्तर आहेत. तुम्ही कोणत्या स्तरात आठात हे तपासून चौंथ्या स्तरात पोहचण्याचा प्रयत्न करा. चौंथ्या स्तरात पोहचण्यासाठी काढी अडचण असल्यास घरातील व्यक्तींशी, शिक्षकांशी किंवा वर्गातील मित्रांशी चर्चा करून समर्थ्या सोडवा.
- तुमच्या प्रगतीची नोंद केल्यानंतर शिक्षकांच्याकडून अभिप्राय घ्या.
- कोणतीही अधिक माहिती हवी असल्यास तुमच्या शिक्षकांच्याबरोबर चर्चा करा. मुख्यपूष्टातर ठिलेल्या डी एस इ आर टी च्या पत्त्यावर पत्र लिहा किंवा ईमेल च्या सहाय्याने संपर्क करा. आनंदाने शिका, आवडीने अध्ययन कृती पूर्ण करा.

- 1) अ॒द्ययन निष्पत्ती : मूलभूत क्रियांचा (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ) वापर करून मोठ्या संख्यांवरील समस्या सोडवितात आणि संख्यांचे नमुने समजून घेतात.

1.1 विचार करून उत्तर दा.

**अ॒द्ययन कृती - 1**



₹58,700



₹12,09,000



₹4,900



₹9,84,000

- याठिकाणी कोणत्या वस्तूची किंमत सर्वात जास्त आहे? \_\_\_\_\_
- मोटर सायकलाची किंमत किती? \_\_\_\_\_
- सर्वात कमी किंमत असलेली वस्तु कोणती? \_\_\_\_\_ त्याची किंमत किती? \_\_\_\_\_
- तुमच्याजवळ ₹ 10,00,000 असल्यास, वरील वस्तूमधील कोणकोणत्या वरतु खरेदी करात? \_\_\_\_\_
- एका व्यातीजवळ ₹ 8,70,000 आहेत. त्याला कार खरेदी करण्यासाठी अजून किती रक्कम हवी आहे. \_\_\_\_\_

1.2 डिलेट्या संख्यामधील मोठी संख्या शोधून लिणा

1. 74,506

1,09,782

8,21,004

96,893

2.

4,03,056

99,889

2,70,040

63,871

3.

5,11,042

2,60,490

8,10,287

8,24,036

1.3 संख्यांची तुलना करा व योंन्य ठिंक वापरा. ( $>$ ,  $<$ ,  $=$ )

4509		4903
54892		9546
85784		85789
16306		3895
7040		7400
30857		75689
80562		9099
48086		123587

1.4 बघेबर असलेले ओळखा व  $\checkmark$  अशी खुण करा.

1. नऊ लाख सहा हजार आठ

9,60,008

9,06,008

2. पंत्याहतर हजार चौदा

75,041

75,014

3. एक कोटी बतीस लाख सहा हजार पंत्याषेशी

1,32,06,085

1,30,26,085

1.5 खाली दिलेल्या कोष्टकातील रिकाम्या जागा भरा.

46,487	<b><math>4 \times 10000 + 6 \times 1000 + 4 \times 100 + 8 \times 10 + 7 \times 1</math></b>
2,03,421	
1,023	<b><math>1 \times 1000 + 0 \times 100 + 2 \times 10 + 3 \times 1</math></b>
20,276	
	<b><math>9 \times 1000 + 0 \times 100 + 8 \times 10 + 0 \times 1</math></b>
4,004	

	$8 \times 100000 + 0 \times 10000 + 7 \times 1000 + 9 \times 100 + 0 \times 10 + 0 \times 1$
20,987	
96,453	
3,028	
83,122	
7,77,7	

1.6 खालील तत्त्वा पूर्ण करा.

मानील संख्या	संख्या	पुढील संख्या
	34672	
300000		
		67457
	501453	
		80001
	60056	
123214		

1.7 दिलेल्या संख्येमधील खाली ऐषा मारलेल्या अंकावे स्थानमूळ्य ओळखून त्याला गोल करा.

1.	<u>8999</u>	- 900, 90, 9, 90000, 9000
2.	<u>70764</u>	- 600, 6, 6000, 60, 60000
3.	<u>35067</u>	- 0, 10, 100, 1000, 00, 10000
4.	<u>783452</u>	- 7000, 70, 700000, 100000, 7, 700.
5.	<u>267830</u>	- 60, 6, 600, 6000, 60000,
6.	<u>22222</u>	- 200, 2000, 20, 2, 20000.

**अध्ययन कृती - 2**

1.8 खाली ठिलेल्या संख्या कोणकोणत्या ठोन संख्यांच्या बेरजेमध्ये तिहता येतात हे ओळखून रिकाम्या जागा भाया.

**Table - 1**

$$\begin{array}{r} 48 \\ 40 + 8 \\ + 18 \\ + \end{array}$$

**Table - 2**

$$\begin{array}{r} 169 \\ + 29 \\ + \\ 70 + \end{array}$$

**Table - 3**

$$\begin{array}{r} 328 \\ 70 + \\ + \\ + 108 \end{array}$$

**550**

$$\begin{array}{r} 400 + 150 \\ + 200 \\ 100 + \\ 220 + \\ + 350 \end{array}$$

**740**

$$\begin{array}{r} + 200 \\ 300 + \\ 420 + \\ + 150 \\ 220 + \end{array}$$

**920**

$$\begin{array}{r} 320 + \\ 120 + \\ + 400 \\ 200 + \\ 550 + \end{array}$$

**1250**

$$\begin{array}{r} 1000 + \\ + 350 \\ 300 + \\ 750 + \\ + 150 \end{array}$$

**3470**

$$\begin{array}{r} + 400 \\ 370 + \\ 3070 + \\ + 2000 \\ 1020 + \end{array}$$

**7420**

$$\begin{array}{r} 3020 + \\ 120 + \\ + 4000 \\ 2220 + \\ + 5450 \end{array}$$

1.9 खाली टिळेले अंक वापरून सर्वात लडान व सर्वात मोठी संख्या तयार करा. (सूत्राः कोणताही अंक एकदाव वापरावयाचा आहे.)

- 5 7 3 0 8

सर्वात लडान संख्या:

सर्वात मोठी संख्या:

- 9 3 0 2 8

सर्वात लडान संख्या: \_\_\_\_\_

सर्वात मोठी संख्या: \_\_\_\_\_

- 3 4 6 9 2

सर्वात मोठी संख्या: \_\_\_\_\_

सर्वात मोठी संख्या: \_\_\_\_\_

1.10 खालील प्रश्नांची उत्ते लिहा.

- तीन छजार आणि चार छजार मधील सुटे रुपानावर 9 अंक येणाऱ्या संख्या कोणत्या? त्यामधील कोणत्याही दछा संख्यांची याढी करा.

3009, 3019, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_,

- सतर छजार आणि देंशी छजार मधील शतक रुपानी 1 येणाऱ्या संख्या कोणत्या? त्यामधील दछा संख्या लिहा.  
70100, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_,

- शंभर आणि चारशे मधील कोणकोणत्या संख्येच्या शतक रुपानी 3 अंक येतो? याढी करा.

\_\_\_\_\_  
1000 आणि 9999 मधील कोणकोणत्या संख्यांच्या तीन अंकांच्या दर्शनी किंमती सारख्याच येतात?


1111, \_\_\_\_\_

- दशक रुपानावर 5 येणाऱ्या कोणत्याही दछा चार अंकी संख्या लिहा.


- सुटे आणि शतक रुपानावर एकच अंक असणाऱ्या चार तीन अंकी संख्या लिहा.

1.11 खाली ठिलेल्या वित्रामधील संख्यांची बेरीज करून रिकाम्या चौकोनात भरा.

1)



2)



1.12 खाली ठिलेल्या तवत्यातील संख्यांची दशक, शतक, सहस्र स्थानावर अंदाजे किंमत काढा व लिहा.

क्र.सं.	संख्या	अंदाजे किंमत		
		सहस्र स्थानावर	शतक स्थानावर	दशक स्थानावर
1	6294			
2	3526			
3	7438			
4	8916			
5	1379			
6	2414			
7	5555			
8	4699			

1.13 ललिताला आपल्या घरी खालील वस्तू येऊन जावयाच्या आहेत त्यांची किंमत खालील प्रमाणे आहे.

फँन	-	₹ 1175
गाढी	-	₹ 2950
कपाट	-	₹ 4080
सायफल	-	₹ 3690
बॅंस रस्टोव	-	₹ 1175

- गाढी आणि कपाट यांची एकूण किंमत किती? \_\_\_\_\_
- वर दिलेल्या वस्तूच्या किंमतीच्या आधारे तुम्ही काढी प्रश्नांची रचना करा.

- ललिता जवळून ₹10,000 आहेत. वरील पैकी किती वस्तू तिला घेणे शक्य आहे? वस्तूच्या किंमती पाहून अंदाज करा.

### अध्ययन कृती - 3

1.14 अंदाजे किंमत काळा.

i) शंभू मार्केटला जातो व ₹128 ची केळी खरेठी करतो ₹413 वे कपडे खरेठी करतो. तर शंभूने खर्च केलेली अंदाजे रवकम किती?

A) ₹500 आणि ₹ 600      B) ₹400आणि ₹500      C) ₹600 आणि ₹ 700

ii) गंगा ₹372 रुपये येऊन मार्केटला जाते. काढी वस्तू खरेठी करून ₹193 खर्च करते. तर तिच्याकडे शिल्लक असालेली अंदाजे रवकम किती?

A) ₹200      B) ₹50      C) ₹300

1.15 रिकाम्या जागा भरा

A)  $235 + 341 + \dots = 999$

B)  $630 + \dots + \dots = 1000$

C)  $\dots + \dots = 1500$

D)  $\dots + \dots + 50 = 2560$

1.16 खालील वाक्य ऋपातील उदाहरणे सोडवा.

- बस तिकीटाच्या विक्रीदून एका आठवड्यातील शोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये आलेले उत्पन्न ₹3472, ₹5091, ₹2945, ₹6948 आणि ₹4702 आहे. तर पाच दिवसांमधील एकूण उत्पन्न किती?
- प्रविणाचे एका महिन्याचे उत्पन्न ₹19,460 आहे. त्याच्या पत्नीचे एका महिन्याचे उत्पन्न ₹ 14,709 आहे तर दोघांचे एका महिन्याचे एकूण उत्पन्न किती?
- विजयकडे ₹10,000 आहेत. त्याने एक सायकल ₹3750 ला खरेटी केली. तर त्याच्याजवळ असलेली शिल्लक रवकम किती?
- गीताने आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने बँकेकदून ₹50,000 कर्ज काढलो. तिने सहा महिन्यांनंतर ₹32,970 बँकेमध्ये परत भरतो. तर कर्ज पूर्ण भरण्यासाठी तिला अजून किती रवकम भरावी लागेत?
- एक नारळाचा व्यापारी 32,890 नारळ खरेटी करतो. एका महिन्यामध्ये त्याने 24,970 नारळ विकल्यास त्याच्याजवळ शिल्लक शहिलेल्या नारळांची संख्या किती?

1.17 खाली ठितेली जाहिरात पाहून ठितेल्या प्र०गांची उतरे या.

### दिपावलीची भेट आमत्या सुपर मार्केटमध्ये



₹ .21,415



₹ 15,000



₹ .25,700



₹ .50,500

- सुपर मार्केट मध्ये कोणत्या वस्तूची किंमत सर्वत जास्त आहे?

\_\_\_\_\_

- सुपर मार्केट मधील कोणत्या वस्तूची किंमत सर्वत कमी आहे?

\_\_\_\_\_

- रेफ्रिजरेटर ची किंमत अक्षरांमध्ये लिहा.

\_\_\_\_\_

- ₹40,000 मध्ये कोणती वस्तू खरेटी करता येईल?

\_\_\_\_\_

- एक लाख रुपयांमध्ये कोणकोणत्या वस्तू खरेटी करता येतील?

\_\_\_\_\_

- सर्व वस्तू खरेटी करावयाच्या असतील तर किती रवकम हवी?

1.18 काढी प्रशंगांवे निशीकरण करा.

एका खडू बॉक्समध्ये शंभर खडू आहेत तर,

- चीस बॉक्समध्ये एकूण किती खडू असतील? \_\_\_\_\_

- 160 बॉक्समध्ये एकूण किती खडू असतील? \_\_\_\_\_

- 270 बॉक्समध्ये एकूण किती खडू असतील? \_\_\_\_\_

- 360 बॉक्समध्ये एकूण किती खडू असतील? \_\_\_\_\_

- 1205 बॉक्समध्ये एकूण किती खडू असतील? \_\_\_\_\_

हॉर्टेलमध्ये खवयंपाक करण्यासाठी खरेटी केलेल्या वस्तूचे विवरण:

हॉर्टेलमध्ये खवयंपाक करण्यासाठीखरेटी केलेल्या एका मठिन्यातील वस्तू खालील तवत्यात दिलेल्या आहेत.


वस्तूचे नाव	प्रमाण( किलो मध्ये)	एका किलोवा दर (₹)	खर्च
टोमेंटो	10	20	₹ 200
तांदूळ	600	25	
मसूर डाळ	45	50	
तूऱ डाळ	15	75	
तोला	30	125	
खवा	15	25	

1.19 खालील वावयांचा अर्थ समजून घेऊन उतरे द्या.

- एका धवजाची किंमत 7 रुपये असाल्यास 627 धवजांची किंमत किती होईल?
- राजेश आणि त्याचे मित्र सर्कस पाण्यासाठी गेले 225 रुपयाची फर्टवलासवी 13 तिकिटे त्यांनी खरेटी केली. तर त्यांनी खर्च केलेली एकूण खकम किती?
- राजीव सरांनी प्रजनंजुषा स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना देण्यासाठी 172 रुपयात्या सहा रंगपेट्या खरेटी केल्या. स्पर्धा संपल्यानंतर आणखी दोघांना देण्यासाठी मठणून पुढ्हा दोन रंगपेट्या खरेटी केल्या. तर राजीव सरांनी खर्च केलेली एकूण खकम किती?
- एका शाळेमध्ये तीनशे विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थीता गणवेशासाठी 160 रुपये खर्च येतो. तर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी किती खर्च आवश्यक आहे?
- मध्यान्ह आहार योजनेमध्ये एका विद्यार्थ्याला एका दिवसाला 150 ब्रॅम तांदूळ आवश्यक आहे. गमेठळणी हायरकूलमध्ये मध्यान्ह आहारासाठी 225 विद्यार्थी ढजर आहेत. तर त्यांना एका दिवसासाठी लागणारा तांदूळ किलोब्रॅम मध्ये काठा.

### अध्ययन कृती - 4

1.20 खालील काढी सोच्या पद्धतीचे निशेक्षण करून रिकाम्या जागा भरा



$$2 \times 200 = 400$$

$$3 \times 200 = 600$$

$$4 \times 200 = 800$$

$$5 \times 200 =$$

$$6 \times 200 =$$

$$7 \times 200 =$$

$$8 \times 200 =$$

$$9 \times 200 =$$

$$2 \times 300 = 600$$

$$3 \times 300 = 900$$

$$4 \times 300 = 1200$$

$$5 \times 300 =$$

$$6 \times 300 =$$

$$7 \times 300 =$$

$$8 \times 300 =$$

$$9 \times 300 =$$

$$2 \times 400 = 800$$

$$3 \times 400 = 1200$$

$$4 \times 400 = 1600$$

$$5 \times 400 =$$

$$6 \times 400 =$$

$$7 \times 400 =$$

$$8 \times 400 =$$

$$9 \times 400 =$$

1.21 खालील गुणाकाराची उदाहरणे सोडवा.

$$125 \times 4$$

$$657 \times 15$$

$$5657 \times 12$$

$$70653 \times 23$$

1.22 खालील लेखी उदाहरणे मोडवा.

- वर्ज शिक्षकांनी 2475 वह्या आणल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला 14 वह्या याप्रमाणे वाटल्या. तर किती विद्यार्थ्यांना वह्या मिळील व वह्या वाटप झाल्यानंतर शिल्लक याहिलेल्या वह्यांची संख्या किती असेल?
- मठिनांने आपल्या बागेमध्ये झाडे लावण्यासाठी 1250 शेपे आणली. प्रत्येक ओळीमध्ये पंधरा शेपे लावता येतात. तर सर्व शेपे लावण्यासाठी किती ओळी लागतील?
- रणजीतचे वडील घरामध्ये मेणबती तयार करून बाजारामध्ये विकतात. सोमवारी रंजीतच्यावडिलांनी 3000 मेणबत्या तयार केल्या. तयार केलेल्या मेणबत्या त्यानी रंजीतला एका पैकमध्ये 5 मेणबत्या ठेवण्यास सांगितल्या. तर रंजीतने तयार केलेल्या पैकेटची संख्या किती?
- मोठन 2000 मीटर कापडामधून प्रत्येक ड्रेससाठी 6 मीटर कापड कापतो. तर 2000मीटर मध्ये तयार होणारे एकूण ड्रेस किती?

1.23 खालील तका योन्य संख्यांच्या सहाय्याने भरा.

उदाहरण	भागाकार	शिळादृष्ट
$300 \div 100$		
$425 \div 100$	4	25
$682 \div 100$		
$810 \div 100$		
$1500 \div 100$		
$4320 \div 100$		
$5002 \div 100$		
$6123 \div 100$		
$7999 \div 100$		
$15250 \div 100$		
$2800 \div 100$		

1.24 भागाकार करावयाच्या पायऱ्यांवै निशीक्रमाण करून डिलेला भागाकार करा.

उदाहरणात 1: 484 ला 4 ने भागणे.

$$\begin{array}{r}
 100 + 20 + 1 \\
 4 \overline{)400 + 80 + 4} \\
 400 + \\
 \hline
 0 + 80 \\
 80 \\
 \hline
 0 + 4 \\
 4 \\
 \hline
 0
 \end{array}$$

$$\begin{array}{r}
 121 \\
 4 \overline{)484} \\
 400 \\
 \hline
 84 \\
 80 \\
 \hline
 4 \\
 4 \\
 \hline
 0
 \end{array}$$



$$\begin{array}{r}
 121 \\
 4 \overline{)484} \\
 4 \\
 \hline
 08 \\
 8 \\
 \hline
 04 \\
 4 \\
 \hline
 0
 \end{array}$$

$234 \div 2$	$1246 \div 4$
$975 \div 23$	$32980 \div 25$
$49040 \div 29$	$4137 \div 17$
$66442 \div 18$	$3242 \div 19$
$57621 \div 13$	$678914 \div 22$

1.25 गुणाकार करा व त्याचप्रमाणे भाग द्या.

$$1) 4 \times 25 = \underline{\hspace{2cm}}$$

$$100 \div \underline{\hspace{2cm}} = 25$$

$$2) 8 \times 25 = \underline{\hspace{2cm}}$$

$$\underline{\hspace{2cm}} \div 8 = 25$$

$$3) 2 \times 50 = \underline{\hspace{2cm}}$$

$$100 \div 2 = \underline{\hspace{2cm}}$$

$$4) 4 \times 50 = \underline{\hspace{2cm}}$$

$$200 \div \underline{\hspace{2cm}} = 50$$

$$5) 75 \times 2 = \underline{\hspace{2cm}}$$

$$150 \div \underline{\hspace{2cm}} = 75$$

$$6) 75 \times 4 = \underline{\hspace{2cm}}$$

$$300 \div \underline{\hspace{2cm}} = 4$$

$$7) 125 \times 4 = \underline{\hspace{2cm}}$$

$$\underline{\hspace{2cm}} \div 4 = 125$$

$$8) 125 \times 8 = \underline{\hspace{2cm}}$$

$$1000 \div \underline{\hspace{2cm}} = \underline{\hspace{2cm}}$$

### अध्ययन कृती - 5

1.26 सम व विषम संख्यांची शब्दां.

प्रसंग 1: खालील तक्त्यामध्ये डंबेलच्या वेगवेगऱ्या संख्या दिलोल्या आहेत. प्रत्येक संख्येमध्ये किती जोड्या करता येतात हे ओळखून तका पूर्ण करा

संख्या	2-2 डंबेलच्या किती जोड्या तयार होतील?	शिल्लक शहतात / शहत नाहीत
19	9 जोड्या	शहतात - 1
24		
5		
9		
45		
13		
10		
1		
20		
6		
21		
77		
175		
234		
205		
368		

वरील तका लक्षात घेवून उतरे दा.

1) कोणत्या डंबेल्सच्या संख्येमध्ये 100 पेक्षा जास्त जोड्या केलेले आहेत? \_\_\_\_\_

2) कोणत्या डंबेल्सच्या संख्येमध्ये बरोबर जोड्या झालेल्या आहेत? \_\_\_\_\_

3) कोणत्या डंबेल्सच्या संख्येमध्ये जोड्या होऊन डंबेल्स शिल्लक गाहिलेले आहेत? \_\_\_\_\_

प्रश्नं 2 :

किरण जवळ 10, 11, 13, 14 अशी वेगवेगऱ्या चॉकलेटची संख्या आहे. त्याला त्याचा मित्र मनोजला समान चॉकलेट यावयाचे आहेत.

1)..... या संख्यांचे चॉकलेट समान विभागता येतात.

2)..... या संख्यांचे चॉकलेट समान विभागता येत नाहीत.


**ज्या संख्यांचे दोन समान भाग करता येतात त्या संख्याना समसंख्या असे म्हणतात.**

**उदा: 8, 10, 14, 26, ..**

**ज्या संख्यांचे दोन समान भाग करता येत नाहीत त्या संख्याना विषम संख्या असे म्हणतात.**

**उदा: 9, 11, 7, 29, 41.**

1.27 खालील संख्या नमुने पूर्ण करा.



1.28 खाली दिलेल्या संख्यांचे नमुने पूर्ण करा.

1. 111, 113, 115, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_

2. 520, 522, 524, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_

3. 1001, 2003, 3005, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_


4. 4220, 4222, 4224, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_

5. 9451, 9453, 9455, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_


1.29 खाली ठिळेल्या संख्या सम संख्या व विषम संख्या यामध्ये विभागा.

6741, 7106, 940, 7945, 2809, 3062, 4593, 5607, 8204, 5478

सम संख्या



विषम संख्या



आग 1 पाद्यपुरतकातील पृष्ठ क्रमांक 13, 18, 19, 21, 22, 49 आणि 50 वरील उदाहरणे तुमच्या वडीमध्ये सोडवा व तुमच्या शिक्षकांना दाखवा (आवश्यकता भासत्यास तुमच्या शिक्षकांची किंवा वर्ण मित्रांची मठत द्या)

1.30 मी आणि माझे अध्ययन. (आता पर्यंत शिकलेल्या अभ्यासावर स्व-अवलोकन करूया)

- 6,54,081 ही संख्या शब्दांमध्ये तिहिल्यास \_\_\_\_\_
- 94,056 रेषा मारलेल्या अंकात्या रथानावरील अंटाजे किंमत \_\_\_\_\_
- $6 \times 10000 + 3 \times 1000 + 1 \times 100 + 9 \times 10 + 7 \times 1$  चे संक्षिप्त रूप \_\_\_\_\_
- संख्या श्रेणी पूर्ण करा. 1020, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, 1023, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_
- 62543, 60408, 29500, 12457 या मधील विषम संख्या \_\_\_\_\_
- $4356 \times 7 =$  \_\_\_\_\_
- $7902 \div 9 =$  \_\_\_\_\_
- सुरेश जवळ 3300 रुपये आहेत. जर त्याने 6 जणांना समान वाटले तर प्रत्येकाला मिळणारी रवकम किती? \_\_\_\_\_
- राजू एका दिवसामध्ये 350 फळे विकतो तर राजूने सात दिवसांमध्ये विकलेली एकूण फळे किती? \_\_\_\_\_

मूल्यमापन स्तर(माझे अध्ययन कसे झाले आहे? ✓ हे चिन्हघालूया.)

अध्ययन निष्पत्ती	स्तर 1	स्तर-2	स्तर-3	स्तर-4
मूलभूत क्रियांचा(बेशीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ) वापर करून मोरुया संख्यांवरील समस्या सोडवितात. आणि संख्यांचे नमुने समजून घेतात.	संख्या लिहितावाचा येतात. पिस्तार करता येतो. क्रमवार सम व विषम संख्या ओळखता येतात.	संख्येती अंदाजे किंमत काढता येते. आडव्या किंवा उझा संख्या घेऊन बेशीज, वजाबाकी करता येते. 1 ते 100 पर्यंतव्या क्रमात नसालेल्या संख्या मधून सम व विषम संख्या ओळखता येतात.	टैनंठिन जीवनातील वस्तूती अंदाजे किंमत काढता येते. संख्यांता गुणाकार व भागाकार करता येतो. मोरुया संख्या मधून सम व विषम संख्या ओळखता येतात.	टैनंठिन जीवनातील मूलभूत क्रिया वर आधारित उदाहरणे सोडविता येतात. संख्या श्रेणी (नमुने)यावर आधारित उदाहरणे सोडविता येतात.

माझ्या अभ्यासाबद्दल शिक्षकांचा अभिप्राय:

दिनांक:

शिक्षकांची सही

2) अध्ययन निष्पत्ती: पूर्णांकांचा परिचय करून घेवून पूर्णांकांची बेशीज व वजाबाकी वरील उदाहरणे सोडवितात.

### अध्ययन कृती - 6

नैसर्गिक संख्या/स्वाभाविक संख्या

वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या /स्वाभाविक संख्या असे म्हणतात. इंग्रजी आषेमध्ये Natural Numbers असे म्हटले जाते. स्वभाविक संख्यांचा सट N या अक्षराने दर्शविला जातो.

$$N = \{1, 2, 3, 4, 5, 6, 7, \dots\}$$

पूर्ण संख्या:

शुन्यासहित नैसर्गिक /स्वाभाविक संख्यांना पूर्ण संख्या म्हणून ओळखले जाते. पूर्ण संख्यांना इंग्रजीमध्ये Whole Numbers असे म्हटले जाते. पूर्ण संख्यांचा सट W या अक्षराने दर्शवितात.

$$W = \{0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, \dots\}$$


**2.1 नैसर्जिक संख्यांच्या पुढील व मागील संख्या लिहा.**

क्र. सं	नैसर्जिक संख्या/स्वाभाविक संख्या	मागील संख्या	पुढील संख्या
1	1030		
2	237		
3	999		
4	270		
5	1		
6	1009		

चर्चा करून उते लिहा.

- 1) सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? \_\_\_\_\_
- 2) सर्व नैसर्जिक संख्या या पूर्ण संख्या आहेत का? \_\_\_\_\_
- 3) सर्व पूर्ण संख्या नैसर्जिक संख्या आहेत का? \_\_\_\_\_

**2.2 खाली दिलेल्या संख्या ऐवज वर्तुल केलेल्या संख्यांची तुलना करून योन्या विनंद वापरा.**




वर दिलेल्या संख्यारेषेवरील दोन्ही संख्यांचे निरीक्षण करा. संख्या ऐवेट्या उजव्या बाजूला असलेल्या संख्या डाव्या बाजूला असलेल्या संख्येपेक्षा मोठ्या आहेत असे वाटते का? हे सर्व संख्यांना लागू होते का? चर्चा करा.


**2.3 खालील तक्त्याचे निरीक्षण करा व रिकाम्या जागा भरा.**

क्र.सं.	संख्या	संख्यारेषेवरील स्थान	संख्यांमधील संबंध
1	13, 9	13 ही संख्या 9 च्या उजव्या बाजूला येते	13>9
2	14, 19		
3	236, 210		
4	1182, 9521		
5	46, 1980		
6	209, 308		
7	210, 201		

2.4 खाली दिलेल्या चित्रातीलसंदर्भाचे निरीक्षण करा.

<p>CARD NUMBER : 40298502XXXX2598      ACCOUNT NO : XXXXXXXXXXXX3976      MINI STATEMENT      DATE TXN            AMT(RS) C/D</p> <p>15/07 PRCR/WINE AND - 80.00      15/07 ATM/CASH/2599 - 1470.00      15/07 PGDR/IRCTC E - 527.53      15/07 IMP/S/PA/7196 +2000.00      15/07 INT :01-04-20 + 26.00      29/05 PRCR/SG POLY - 70.00      29/05 ATM/CASH/7148 - 300.00      15/05 ATM/CASH/9439 - 8500.00      AVL BALANCE: RS. 12.77  <b>THANKYOU FOR BANKING W</b></p>	<p>एटीएम रितप मध्ये खात्यात जमा झालेली रकम असेल तर + चिन्ह दाखविले जाते.      खात्यामधून रकम काढलेली असेल तर - चिन्ह दाखविले जाते.</p>
	<p>पक्षी समुद्रात्या पातळीपासून 35 मीटर उंचीवर उडत आहे, हे +35 मीटर असे दाखविलेले आहे.      मासा समुद्रात्या पाण्यात्या पातळीपासून 20 मीटर खाली आहे, हे -20 मीटर असे दाखविलेले आहे.</p>
	<p>शजू चा पलॉट सहाव्या मजल्यावर आहे लिप्टने जाताना ते +6 असे दाखविले जाते.      शजू लिप्टमध्ये जमिनीत्या लेण्ठत पासून खालव्या दोन मजल्यावर असेल तर लिप्ट मध्ये -2 असे दाखविले जाते.</p>
<p>राजस्थानचे तापमान <math>40^{\circ}\text{C}</math> आहे</p> 	<p>सियाचीनचे तापमान <math>-8^{\circ}\text{C}</math> आहे</p> 

वरील संदर्भामध्ये संख्या - किंवा + विनं वापरून दाखविल्या आहेत. काही संदर्भामध्ये शून्य पेक्षा कमी असलेली संख्या दर्शविण्यासाठी ‘-’ विनं उपयोगात आणले जाते. या संख्यांना क्र० असे म्हणतात. तर काही संख्या शून्य पेक्षा मोठ्या आहेत हे दाखवण्यासाठी ‘+’ विनं वापरले जाते. या संख्या धन संख्या म्हणून ओळखल्या जातात. क्र० संख्या, धन संख्या आणि शून्य यांचा गट म्हणजेच पर्णांक संख्या होय.




2.5 खाली ठिलेल्या संख्येच्या पुढील व मागील संख्या तिळा.

मागील संख्या	पूर्णक संख्या	पुढील संख्या
	5	
	1	
	0	
	-5	
	-8	
	-1	
	10	
	-21	
	-102	
	90	

### अध्ययन कृती - 7

2.6 खालील संख्या शेषवरील चौकोन केलेल्या संख्यांचे निरीक्षण करून योव्या विनाहाचा वापर करून चौकोन भरा.



तक्षात ठेवा: पूर्णक संख्या शेषवर सुद्धा पूर्णसंख्या प्रमाणेच संख्या शेषेच्या डाव्या बाजूकडील संख्येपेक्षा उजव्या बाजूकडील संख्या ही मोठी असते. हे सर्व संख्यां साठी लागू होते का यावर चर्चा करा.

2.7 खालील तक्त्याचे निरीक्षण करा व रिकाम्या जागा भरा.

क्र. सं.	संख्या	संख्या शेषवरील स्थान	संख्येमधील संबंध
1	-13, 9	9 हे -13 च्या उजव्या बाजूला आहेत.	$9 > -13$
2	14, -19		
3	236, 0		
4	-118, -128		
5	-46, 1980		
6	209, -308		
7	210, -201		

2.8 योग्य चिन्ह वापरून खालील पूर्णकांची तुलना करा.



0		-7
6		-6
9		0
-30		2
-1		-21

0		-1
-53		-9
-200		199
-8		2
3		-19


2.9 खाली ठिलेल्या विधानामधून बरोबर व चूक विधान ओळखा.

- सर्व धन पूर्णक हे ऋण पूर्णकापेक्षा लहान असतात.(चूक/ बरोबर)
- 0 हा सर्व धन पूर्णकापेक्षा मोठा असतो.(चूक /बरोबर)
- 0 हा सर्व ऋणपूर्णकापेक्षा लहान असतो.(चूक/ बरोबर)
- शून्य ठा धन पूर्णकांची नाही आणि ऋण पूर्णकांची नाही.(चूक/बरोबर)
- सर्व ऋण पूर्णक हे सर्व धन पूर्णकापेक्षा लहान असतात.(चूक/बरोबर)


2.10 खालील संख्यारेषेचे निश्चय करा व रिकाम्या जागा भरा.



2.11 खालील संख्यारेषेवर दर्शविलेल्या पूर्णकांचे निश्चय करा व खाली ठिलेल्या जागेमध्ये चढत्या क्रमाने लिहा.



\_\_\_\_\_



\_\_\_\_\_

2.12 खाली ठिलेल्या तवत्यामध्ये प्रत्येक ठिवसाचे सरासरी तापमान दिलेले आहे. त्या तापमानाच्या आधारे बाजूता असलेल्या जागेमध्ये ते चढत्या क्रमाने मांडा व खालील प्रैंगांची उतरे लिहा.

स्थळ	तापमान	चढता क्रम
जयपूर	9°C	
कोडगू	15°C	
सियाचीन	-10°C	
ठिल्ली	4°C	
शिमला	-2°C	

- सर्वात थंड असलेले ठिकाण कोणते \_\_\_\_\_
- सर्वात उष्ण असलेले ठिकाण कोणते \_\_\_\_\_

2.13 खाली ठिलेल्या पूर्णकांच्या मध्ये येणाऱ्या पूर्णकांची याढी करा.

0 आणि -9	
-6 आणि 6	
-7 आणि -14	
-8 आणि 5	
-28 आणि -22	
-15 आणि 0	


2.14 खालील प्रैंगांची उतरे लिहा.

- 15 पेक्षा मोठे असलेले पूर्णक \_\_\_\_\_
- 10 पेक्षा कमी असलेले 5 पूर्णक \_\_\_\_\_
- 1 है -2 पेक्षा लहान आहेत. (होय/ नाही)
- ऋण पूर्णकामध्ये -1 ढी सर्वात लहान संख्या आहे. (होय /नाही)
- 23पेक्षा कमी असलेले 4 पूर्णक \_\_\_\_\_
- 29 पेक्षा मोठे असलेले 4 पूर्णक \_\_\_\_\_

### अध्ययन कृती - 8

2.15 खाली ठिलेल्या संख्यारेषेवर पूर्णकांची बेरीज प्रक्रिया समजून घ्या.


- (+5) + (+3)



या ठिकाणी दोन्ही संख्या धन पूर्णक असल्याने ढी बेरीज नेहमीत्या बेरजे सारखीच दिगून येते.


लक्षात ठेवा: दोन धन पूर्णकांची बेरीज धन पूर्णक असते.

- $(-5) + (-3)$



लक्षात ठेवा: या ठिकाणी दोन ऋण पूर्णकांची बेरीज केलेली आहे. एका ऋण पूर्णकामध्ये दुसरा ऋण पूर्णक मिळविल्यास उत्तर ऋण पूर्णक येते हे समजून येते.

- $(+5) + (-3)$  आणि  $(-5) + (+3)$



लक्षात ठेवा: एका ऋण पूर्णकामध्ये दुसरा धन पूर्णक मिळविल्यास त्याचे उत्तर धन पूर्णक किंवा ऋण पूर्णकाची असू शकते.

2.16 खाली ठिलेल्या पूर्णकांची बेरीज संख्यारेषेवा वापर करून करा.

- $(+4) + (+3) = \underline{\hspace{2cm}}$




- $(+6) + (+2) = \underline{\hspace{2cm}}$




- $(-4) + (-3) = \underline{\hspace{2cm}}$




•  $(-6) + (-2) = \underline{\hspace{2cm}}$



•  $(4) + (-3) = \underline{\hspace{2cm}}$




•  $(-4) + (+3) = \underline{\hspace{2cm}}$



•  $(6) + (-2) = \underline{\hspace{2cm}}$



•  $(-6) + (+2) = \underline{\hspace{2cm}}$



वरील उदाहरणांचे नियम केल्यास आपण खालील सामान्य नियमापर्यंत पोहऱ्या शकतो का? शिक्षकाबरोबर चर्चा करा.

#### सामान्य नियम:

- दोन्ही समान विनंद (सजातीय)  $(+, +)$ ,  $(-, -)$  असलेल्या पूर्णांकांची बेरीज केल्यास उताराला तेव विनंद येते.
- एक धन पूर्णांक आणि दुसरा ऋणपूर्णांक म्हणजेच विजातीय विनंद  $(+, -)$ ,  $(-, +)$  असलेल्या पूर्णांकांची बेरीज केल्यास त्यामधील विनंदविरहित मोठ्या संख्येला जे विनंद असते तेव विनंद उताराला येते.


2.17 वरील सामान्य नियमांचा वापर करून खाली डिलेल्यापूर्णांकांची बेरीज करा.

$(6) + (-2)$	
$(-10) + (+6)$	
$(-5) + (+10)$	
$(+10) + (-19)$	
$(-7) + (-4)$	
$(-53) + (+53)$	

$(-196) + (+16)$	
$(+100) + (-60)$	
$(+65) + (-10)$	
$(-108) + (+8)$	
$(-17) + (-43)$	
$(-63) + (+23)$	

2.18 खाली दिलेल्या पूर्णकांच्या वजाबाकीच्या प्रक्रियेचे निश्चिकण करा.

- $(+5) + (-3)$  त्यामध्ये होणारी प्रक्रिया पाहूया.




याठिकाणी  $+5$  मध्ये  $-3$  मिळविताना संख्या पाचत्या डाव्या बाजूकडे येत असल्याचे दिसून येते.

$$\text{मणूळ } (+5) + (-3) = 2 \text{ किंवा } (+5) - (+3) = 2$$

या ठिकाणी  $+(-3)$  म्हणजेत  $-3$  अथवा  $-(+3)$  असा अर्थ घेऊ शकतो.

आता  $(+5) - (-3)$  ही प्रक्रिया पाहूया. या ठिकाणी उजवीकडे की डावीकडे असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर  $(-3)$  डावीकडे जाते. त्यामुळे  $(-3)$  उजवीकडे जाते हे समजून येते. त्यामुळे  $(+5) - (-3) = 8$  हे निश्चित होते.



लक्षात ठेवा:	$- (+3) = -3$	$- (-3) = +3$
--------------	---------------	---------------

2.19 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

$(6) - (+2)$	
$(-10) - (+6)$	
$(-5) - (+10)$	
$(+10) - (-19)$	
$(-7) - (-4)$	
$(-53) - (+53)$	

$(-196) - (+16)$	
$(+100) - (-60)$	
$(+65) - (-10)$	
$(-108) - (+8)$	
$(-17) - (-43)$	
$(-63) - (+23)$	


2.20 खालील उदाहरणांमध्ये योग्य तिन्ह वापरन रिकाम्या जागा भरा.

- $(-4) + (-6) \underline{\hspace{2cm}} (-3) - (-6)$
- $(-21) - (-10) \underline{\hspace{2cm}} (-31) + (-11)$
- $(45) - (-11) \underline{\hspace{2cm}} 57 + (-4)$
- $(-25) - (-42) \underline{\hspace{2cm}} (-42) - (-25)$
- $(-33) - (12) \underline{\hspace{2cm}} (-12) - (33)$
- $(67) - (-17) \underline{\hspace{2cm}} (-67) - (17)$

### 2.21 रिकार्ड्या जागा भरा.

- $(-8) - \underline{\quad} = 0$
- $(-13) + \underline{\quad} = 0$
- $(-4) + \underline{\quad} = -13$
- $\underline{\quad} - (-16) = -10$
- $\underline{\quad} - (+5) = 3$

2.22 खालील पिंडमिड पूर्ण करा. यामध्ये खालील आकृतीमधील संख्यांची बेशीज ही वरील आकृतीमध्ये येते.(उदाहरणा प्रमाणे)



### 2.23 पूर्णाकांचा बेशीज तक्ता पूर्ण करा.

0	41	29	38	48	58	66	71
-12	+29			+36			+59
-29							
-31							
-48							
-51							

आग 1 पाठ्य पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 141, 142, 143, 151आणि 153 वरील उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा व तुमच्या शिक्षकांना दाखवा (आवश्यक असल्यास शिक्षकांची किंवा तुमच्या मित्राची मठत घ्या)

**2.24 मी आणि माझे अध्ययन (आतापर्यंत शिकतेल्या अभ्यासावर स्व-अवलोकन कर)**

- धन पूर्णांक व ऋण पूर्णांक नसलेली संख्या \_\_\_\_\_
  - एखाली संख्या शून्याच्या उजव्या बाजूला जारत दूरवर असेल तर त्याची किंमत \_\_\_\_\_ होते.
  - एखाली संख्या शून्याच्या डाव्या बाजूला जारत दूरवर असेल तर त्याची किंमत \_\_\_\_\_ होते.
  - खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्या > किंवा <विन्ह वापरून तुलना करा.
- A) 0 □ -4 B) 11 □ -15 C) -1 □ -12
- 2, 3, -7, -4, 6, 10, 0, -10 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास \_\_\_\_\_
  - 1, 0, -4, 11, -10, 5, -5, 8 या संख्या उतरत्या क्रमात लिहिल्यास \_\_\_\_\_
  - खाली दिलेल्या संख्या ऐवेच-3, 8, -5, 6, 0, -8 हे पूर्णांक दाखवा.



- खालील उदाहरणे सोडवा

A)  $(-10) + (-19) =$

B)  $217 + (-100) =$

C)  $(-250) + (+150) =$

मूल्यमापन स्तर(माझे अध्ययन(अभ्यास) कसे आहे?योन्य स्तरात ✓ अशी खूप करा.

अध्ययन निष्पत्ती	स्तर 1	स्तर 2	स्तर 3	स्तर 4
पूर्णांकांचा परिचय करून घेवून पूर्णांकांची बेरीज व वजाबाब्दी वरील उदाहरणे सोडवतील.	पूर्णांकाचा अर्थ समजला आहे. धन व ऋण पूर्ण ओळखता येतात.	पूर्णांक संख्याऐवेचर दर्शविता येतात. योन्य विनाकावा वापर करून पूर्णांकांची तुलना करता येते.	संख्याऐवेच्या सहायाने बेरीज व वजाबाब्दी वरील समर्थ्या सोडविता येतात.	पूर्णांक संख्या वरील बेरीज व वजाबाब्दी यामूलभूत क्रिया करता येतात. त्यावबरोबर नित्य जीवनातील समर्थ्या सोडवता येतात.
माझे अध्ययन व त्याविषयी शिक्षकांचा अभिप्राय				

माझे अध्ययन व त्याविषयी शिक्षकांचा अभिप्राय

ठिगांक

शिक्षकांची शही

3) अध्ययन निष्पत्ती: संयुक्त(भाज्य) आणि मूळ(अविभाज्य) संख्या, संख्येचे अवयव व गुणक ओळखतात विशिष्ट संदर्भामध्ये म. सा.वि. आणि ल. सा. वि. चा वापर समस्या सोडविण्यासाठी करतात.

### अध्ययन कृती - 9

3.1 बाजूल्या वित्रामधील मांजर भुकेलेले आहे. त्याला उंदराला पकडून खायचे आहे. उंटीर चौटाल्या पायरीवर आहे. प्रत्येक वेळी दोन पायन्या पुढे तो उडी मारू शकतो. मांजर तिसन्या पायरीवर आहे. प्रत्येक वेळी तीन पायन्या पुढे उडी मारू शकतो.

उंटीर 28 व्या पायरीवर पोढोत्यानंतर बिळामध्ये जाऊन आपला जिव वावळू शकतो. असे असेल तर

- उंदराला मांजरापासून वाचणे शक्य आहे का? \_\_\_\_\_

\_\_\_\_\_

- बिळाकडे जाताना उंदराची उडी कोणकोणत्या पायरीवर पडू शकतो?

\_\_\_\_\_

- मांजर आणि उंटीर या दोनांची उडी पडलेल्या पायन्या कोणकोणत्या आहेत?

\_\_\_\_\_

- जर मांजराला चार पायन्यांची उडी मारता आली असती तर कोणकोणत्या पायरीवर

त्याची उडी गेली असती?

\_\_\_\_\_

- जर उंदराला सहा पायन्यांची उडी मारता आली असती तर उंटीर कोणकोणत्या पायरीवर उडी मारत गेले असतो?


\_\_\_\_\_

- जर मांजर पाचन्या पायरीवर असते व त्याला प्रत्येक वेळी पाच पायन्यांची उडी मारता आली असती तर आणि उंटीर आठन्या

पायरीवर असून त्याला प्रत्येक वेळी चार पायन्यांची उडी मारता आली असती तर उंदराला मांजरा पासून वाचणे शक्य होते का?

\_\_\_\_\_

\_\_\_\_\_



3.2 खालील गोष्ट वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

रामपूर नावाच्या आवाच्या बाजूला अंजेक टेकड्या होत्या. एका रविवारी राघव, मिना, रंजीत, कविता हे टेकडीवर चढायचे ठरवितात. त्या टेकडीच्या टोकावर पोहवण्यासाठी 50 पायऱ्या चढायला पाहिजेत. पायऱ्या चढताना प्रत्येकाने पायऱ्यांची संख्या वेगवेगऱ्या पदऱ्यांनी भोजत पुढे जायचे ठरवितात. त्यावेळी राघव प्रत्येक पायरीता आपण चढतेल्या पायऱ्यांची संख्या सांगायचे ठरवितो. मिनाने प्रत्येक ढोन पायऱ्या चढत्यानंतर एकूण पायऱ्यांची संख्या सांगायचे असे ठरते. रंजीतने प्रत्येक तीन पायऱ्यानंतर, कविताने प्रत्येक चार पायऱ्यानंतर पायऱ्यांची एकूण संख्या सांगणे असे ठरवितात. तर

1) मिनाने सांगितलेल्या पायऱ्यांची एकूण संख्या क्रमवार

2, 4, \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_

2) रंजीतने मोजून सांगितलेल्या पायऱ्यांची संख्या क्रमवार

3, 6, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_  
 \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_.

3) कविताने मोजून सांगितलेल्या पायऱ्यांची संख्या क्रमवार

4, 8, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_.

4) मिना आणि रंजीत या ढोयांनीही सांगितलेल्या सामाईक पायऱ्यांची संख्या क्रमवार 6, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_.

5) मिना आणि कविता या ढोयांनीही सांगितलेल्या सामाईक पायऱ्यांची संख्या क्रमवार 4, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_.

6) मिना, कविता आणि रंजीत या तिसांनी सांगितलेल्या सामाईक पायऱ्यांची संख्या क्रमवार 4, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_, \_\_\_\_\_.



3.3 मुतो 'मियाऊ' – मियाऊ' हा खेळ खेळायचे ठरवितात. विद्यार्थी वर्तुळाकार उभे राहुन 1 पासून क्रमवार संख्या मठणतात. ज्या विद्यार्थ्यांला 3 वे गुणक मठणावे लागतील त्याने संख्या न मठणता मियाऊ – मियाऊ असे मठणायचे. उठाहणात 1, 2, मियाऊ – मियाऊ, 3, 4, मियाऊ – मियाऊ, 7, 8, मियाऊ – मियाऊ..... जो विद्यार्थी मियाऊ – मियाऊ न मठणता संख्या मठणतो तो खेळतून बाहेर जातो.


- खेळमध्ये कोणकोणत्या संख्याना मियाऊ – मियाऊ असे मठटले पाहिजे?  
3, 6, 9, \_\_\_\_\_
  - यातप्रमाणे चार च्या गुणकासाठी हा खेळ खेळल्यास कोण कोणत्या संख्यांना मियाऊ – मियाऊ असे मठटले पाहिजे?  
4, 8, 12, \_\_\_\_\_
  - यातप्रमाणे सहाच्या गुणकासाठी हा खेळ खेळल्यास कोणकोणत्या संख्यांना मियाऊ – मियाऊ असे मठणावे लागेत ?
- 




- सातव्या गुणकासाठी जर ढां खेळ खेळला तर खालील पैकी कोणत्या संख्यांना मियाऊ – मियाऊ मठणावे लागेल त्या संख्यांना गोल करा.  
12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56
- खाली टिलेत्या रिकाम्या ठिकाणी 9 वे 4 गुणक लिहा.  
\_\_\_\_\_ , \_\_\_\_\_ , \_\_\_\_\_ आणि \_\_\_\_\_.
- खालील पैकी आठ च्या गुणकाना गोल करा.  
32, 85, 73, 96, 60, 100, 48, 65, 64, 8
- 5 वे गुणक लिहा.  
\_\_\_\_\_
- 2 वे गुणक लिहा  
\_\_\_\_\_

### 3.4 खाली टिलेत्या संख्यांत्या गुणकाना शोधून गोल करा.


12 च्या गुणकाना गोल करा.




13 च्या गुणकाना गोल करा.




20 च्या गुणकाना गोल करा.




15 च्या गुणकाना गोल करा.




50 व्या गुणकाना गोल करा.



25 व्या गुणकाना गोल करा.



3.5 खालील चौकोनातील दोन व्या गुणकाना रंग भया.




3.6 यामधील 3 व्या गुणकाना ओळखून ✓ असे टिक करा.

2	57	22	36	90	40
9	18	21	31	60	78

### अध्ययन कृती - 10

3.7 खालील चौकोनी पेपरावर(आलेख पेपरावर) 12 चौरस घेऊन वेगवेगळ्या आयतांची रचना केलेली आहे.



12 चौरस असलेल्या प्रत्येक आयतामध्ये वेगवेगळी लांबी व ऊंदी आहे. यातरुन 12 ही संख्या मिळवण्यासाठी कोणकोणत्या संख्यांचा गुणकार केला आहे हे समजून येते. म्हणजेच

$$12 = 3 \times 4$$

$$12 = 2 \times 6$$

$$12 = 4 \times 3$$

$$12 = 12 \times 1$$


$$12 = 6 \times 2$$

$$12 = 1 \times 12$$

या ठिकाणी 12 हा 3 व 4 चा गुणक आहे. त्याचप्रमाणे 12 हा 6 व 2 यांचा गुणक आहे. त्याचबरोबर 12 हा 12 व 1 चा गुणक आहे.


12 या संख्येला 2, 3, 4, 6, 12 आणि 1 या संख्यांनी निशेष भाग जातो. म्हणून या संख्यांना 12 चे अवयव असे म्हणतात.

3.8 खाली दिलेल्या चौकोनी पेपरावर 8 चौरस छोटील अशा विविध आयतांची रंग भरून रचना करा. त्या आयताची लांबी व ऊंदी लिहा.



8 ता पूर्णपणे भाग टेणाऱ्या संख्या ..... ..... आहेत, यांना ..... ..... असे म्हणतात.

- खालील चौकोनी पेपर (आलेख पेपर)मध्ये 18 चौरस असलेल्या आयतांची रंग भरून रचना करा. त्यांती लांबी व ऊऱ्ही मोजा व लिहा.



18 चे अवयव \_\_\_\_\_

3.9 खाली टिळेल्या प्रत्येक संख्येचे अवयव लिहा.





संख्या	अवयव
24	
20	
7	
9	
21	
10	
13	
28	
1	
15	
6	

3.10 खाली दिलेल्या गुणकाशत्या तवत्यामध्ये 12 कोणकोणत्या ठिकाणी येतात हे दाखवलेले आहेत. याचप्रमाणे इतर दिलेल्या संख्या कोणकोणत्या ठिकाणी येतात ते लिहा व रंग भरा.




3.11 खालील तवत्यामध्ये रिकाम्या जागा भरा

संख्या	तीन चा गुणक आहे का?	3 चा अवयव आहे का?
15	ठोय	नाही
13		
6		
10		
4		
21		
12		
30		

3.12 खाली ठिळेले अवयव वृक्ष पूर्ण करा.



3.13 ठिळेल्या 24 या संख्येचे वेगवेगळ्या प्रकारे अवयव वृक्ष तयार करा.



3.14 खाली ठिलेल्या प्रत्येक संख्येचे अवयव शोधा व खाली ठिलेल्या प्र०नांची उतरे लिहा

संख्या	अवयव	संख्या	अवयव
21		26	
22		27	
23		28	
24		29	
25		30	

- कोणत्या संख्येला सर्वात जास्त अवयव आहेत? \_\_\_\_\_
- वरीलपैकी कोणत्या संख्येचा 16 ढां अवयव आहे? \_\_\_\_\_
- कोणत्या संख्येला सर्वात कमी अवयव आहेत? \_\_\_\_\_

### अध्ययन कृती - 11

3.15 खालील तका पूर्ण करा व ठिलेल्या प्र०नांची उतरे लिहा.

संख्या	संख्येचे अवयव	संख्येचे एकूण अवयव
1		
2		
3		
4	1, 2, 4	3 अवयव
5		
6		
7		
8		
9		
10		
11		
12		

- कोणत्या संख्येला फक्त एकच अवयव आहे? \_\_\_\_\_
- कोणत्या संख्येला दोन अवयव आहेत? \_\_\_\_\_
- कोणत्या संख्येला दोन पेक्षा जास्त अवयव आहेत? \_\_\_\_\_

लक्षात ठेवा:

- दोन पेक्षा जास्त अवयव असणाऱ्या संख्या संयुक्त संख्या म्हणून ओळखल्या जातात.
- फक्त दोनच अवयव असलेल्या संख्येला मूळ संख्या म्हणून ओळखले जाते.

विचार करा: एक ही संख्या मूळ संख्या आहे की संयुक्त संख्या आहे? \_\_\_\_\_

**3.16 खाली दिलेल्या तवत्यामध्ये फक्त दोन अवयव असलेल्या संख्याना गोल करा.**

1	2	3	4	5	6	7	8	9	10
11	12	13	14	15	16	17	18	19	20
21	22	23	24	25	26	27	28	29	30
31	32	33	34	35	36	37	38	39	40
41	42	43	44	45	46	47	48	49	50
51	52	53	54	55	56	57	58	59	60
61	62	63	64	65	66	67	68	69	70
71	72	73	74	75	76	77	78	79	80
81	82	83	84	85	86	87	88	89	90
91	92	93	94	95	96	97	98	99	100

- सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? \_\_\_\_\_
- सर्वात लहान मूळ संख्या कोणती? \_\_\_\_\_
- 1 ते 100 पर्यंत असलेल्या एकूण मूळ संख्या: \_\_\_\_\_
- 1 ते 20 मधील सर्वात मोठी मूळ संख्या: \_\_\_\_\_

**3.17 खालील उदाहरणांचे नियोजित करा. दिलेल्या संख्यांचे अवयव काढून त्यामधील सामाईक (समान) अवयवांनागोल करा व म.सा.वि. काढा.**

उदाहरण:

12 चे अवयव	1, 2, 3, 4, 6, 12
18 चे अवयव	1, 2, 3, 6, 9, 18
12 व 18 यांच्यामधील सामाईक अवयव	1, 2, 3 आणि 6

12 आणि 18 चे 1, 2, 3 आणि 6 हे सामाईक अवयव आहेत. यामधील सर्वात मोठा सामाईक अवयव 6 हा आहे. यालाच महतम साधारण विभाजक(म.सा.वि.) असे म्हणतात.

4 आणि 6

4 चे अवयव	
6 चे अवयव	
4 व 6 मधील सामाईक अवयव	
म.सा.वि.	

9 आणि 15

9 चे अवयव	
15 चे अवयव	
9 व 15 मधील सामाईक अवयव	
म.सा. वि.	

• 20 आणि 24

20चे अवयव	
24चे अवयव	
20व 24 मधील सामाईक अवयव	
म.सा. वि.	

• 4 आणि 15

4चे अवयव	
15चे अवयव	
4व 15 मधील सामाईक अवयव	
म.सा. वि.	

• 15 आणि 25

15चे अवयव	
25चे अवयव	
15व 25 मधील सामाईक अवयव	
म.सा. वि.	

### 3.18 स्वाली दिलेल्या संख्यांचे म. सा. वि काळा.

संख्या	म.सा. वि.
35 आणि 50	
4, 8 आणि 12	
10 आणि 18	
25 आणि 35	
40 आणि 50	
16 आणि 20	
8 आणि 11	

3.19 खालील उदाहरणाचे निरीक्षण करा व दिलेल्या संख्यांचे गुणक शोधून काढा. सामान्य गुणक शोधून त्यांना गोल करा व ल.सा.वि. काढा.

**उदाहरण:**

4 चे गुणक	4, 8, <u>12</u> , 16, 20, <u>24</u> , 28, 32, <u>36</u>
6 चे गुणक	6, <u>12</u> , 18, <u>24</u> , 30, <u>36</u> , 42, 48, 54
4 व 6 चे सामाईक गुणक	12, 24 आणि 36

4 आणि 6 चे 12, 24 आणि 36 हे सामाईक गुणक आहेत. यामधील सर्वात लहान सामाईक गुणक 12 हा आहे. याताच लघुतम साधारण विभाज्य(ल.सा.वि.) असे म्हणतात.

- 3 आणि 6

3 चे गुणक	
6 चे गुणक	
3 व 6 चे सामाईक गुणक	
ल.सा.वि.	

- 8 आणि 10

8 चे गुणक	
10 चे गुणक	
8 व 10 चे सामाईक गुणक	
ल.सा.वि.	

- 12 आणि 18

12 चे गुणक	
18 चे गुणक	
12 व 18 चे सामाईक गुणक	
ल.सा.वि.	

3.20 खालील संख्यांचे ल. सा. वि. काढा.

संख्या	ल. सा. वि.
10 आणि 15	
12 आणि 16	
7 आणि 9	
8 आणि 12	

3.21 खालील मूळ अवयवीकरणाचे विधान पढा.

खाली टिलेले 48 ते वेगवेगलक्ष्या अवयव गटांचे निरिक्षण करा।

$$\begin{aligned} 48 &= 2 \times 24 \\ &= 2 \times 2 \times 12 \\ &= 2 \times 2 \times 2 \times 6 \\ &= 2 \times 2 \times 2 \times 2 \times 3 \end{aligned}$$

$$\begin{aligned} 48 &= 4 \times 12 \\ &= 2 \times 2 \times 12 \\ &= 2 \times 2 \times 2 \times 6 \\ &= 2 \times 2 \times 2 \times 2 \times 3 \end{aligned}$$

$$\begin{aligned} 48 &= 6 \times 8 \\ &= 2 \times 3 \times 8 \\ &= 2 \times 3 \times 2 \times 4 \\ &= 2 \times 3 \times 2 \times 2 \times 2 \end{aligned}$$

वरील प्रत्येक संदर्भामध्ये 48 चा शेवटी  $2 \times 2 \times 2 \times 2 \times 3$  असा अवयवांचा गट मिळतो हे तुम्हाला दिसून येईल. या अवयवांमध्ये 2आणि 3 या मूळ संख्या आहेत. एखाद्या संख्येचे अशाप्रकारचे अवयविकरण हे मूळ अवयविकरण म्हणून ओळखले जाते.

3.22 खाली टिलेल्या प्रत्येक संख्येला वेगवेगलक्ष्या मूळ अवयवांच्या गटामध्ये लिहा.

$$36 =$$

$$=$$

$$=$$

$$=$$

$$36 =$$

$$=$$

$$=$$

$$=$$

$$36 =$$

$$=$$

$$=$$

$$=$$

$$120 =$$

$$=$$

$$=$$

$$=$$

$$120 =$$

$$=$$

$$=$$

$$=$$

$$120 =$$

$$=$$

$$=$$

$$=$$

3.23 खाली टिलेल्या संख्यांच्या अवयवांचे निरीक्षण करून कोणते मूळ अवयविकरण आहे हे ओळखा.

संख्या	अवयव	होय/ना ही
84 =	$2 \times 2 \times 3 \times 7$	
112 =	$2 \times 2 \times 2 \times 14$	
70 =	$2 \times 5 \times 7$	
45 =	$5 \times 9$	
220 =	$2 \times 4 \times 11$	
56 =	$1 \times 2 \times 2 \times 7$	

### 3.24 मूळ अवयव शोधण्याचे विधान समजून घेऊ

कोणत्याही संख्येचे मूळ अवयव शोधण्यासाठी त्या संख्येला मूळ संख्या असलेल्या 2,3,5,7 इत्यादी संख्यांनी पुऱ्हा पुऱ्हा भाग देणे यासाठी खालील उदाहरणाचे निशीक्षण करा

2	252
2	126
3	63
3	21
7	7
	1

$$252 \text{ चे मूळ अवयव} = 2 \times 2 \times 3 \times 3 \times 7 \times 1$$

खालील संख्यांचे मूळ अवयविकरण विधान वापरून मूळ अवयव शोधा.

60	100	72	148

3.25 खालील उदाहरणाप्रमाणे मूळ अवयवीकरण विधानात्या सहाय्याने म. सा. वि. शोधा.

उदाहरण : 12, 30 आणि 36 यांचा म. सा. वि. काढा

$$\begin{aligned} 12 &= \boxed{2} \times \boxed{3} \times 2 \\ 30 &= \boxed{2} \times \boxed{3} \times 5 \\ 36 &= \boxed{2} \times \boxed{3} \times 2 \times 3 \end{aligned}$$

$$12, 30, \text{ & } 36 \text{ चे सामाईक अवयव} = 2, 3 \quad \therefore \text{म. सा. वि.} = 2 \times 3 = 6.$$

3.26 खाली दिलेल्या संख्यांचा महत्तम साधारण विभाजक शोधा.

18, 27, 36.	10, 35, 40

3.27 टिळेल्या उदाहरणाप्रमाणे मूळ अवयवांच्या सहारयाने ल.सा.वि. शोधा.

**कृष्णून 2, 6, 12 चा ल. सा. वि.  $2 \times 3 \times 1 \times 1 \times 2 = 12$**

12 आणि 15	14 आणि 21
48, 56 आणि 72	26, 14 आणि 18

पाठ्यपुस्तक भाग 1 मधील पृष्ठ क्रमांक 58, 61, 62, 73, 75 आणि 79 मधील उदाहरणे वर्णीमध्ये सोडवून शिक्षकांना दाखवा.(आवश्यक असल्यास शिक्षक किंवा तुमच्या मित्रांचे सहकार्य घ्या)

3.28 मी आणि माझे अध्ययन (आतापर्यंत शिकतेल्या अभ्यासाचे रव-अवलोकन कर)

- 16 चे अवयव = \_\_\_\_\_
- 12 चे गुणक = \_\_\_\_\_
- 10 ते 15 पर्यंतच्या संयुक्त संख्या = \_\_\_\_\_
- 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या = \_\_\_\_\_
- संयुक्त संख्या नाही व मूळ संख्याही नाही अशी संख्या = \_\_\_\_\_
- सर्वात लहान संयुक्त संख्या = \_\_\_\_\_
- सर्वात लहान मूळ संख्या = \_\_\_\_\_
- 18 आणि 48 चा म.सा.वि. आणि ल.सा.वि. काढा.

● 18 आणि 48 चा म.सा.वि.	18 आणि 48 चा ल.सा.वि.
-------------------------	-----------------------

मूल्यमापन स्तर(माझे अध्ययन कसे झाले आहे?✓ असे मार्क करा.

अध्ययन निष्पत्ती	स्तर 1	स्तर 2	स्तर 3	स्तर 4
संख्येचे अवयव व गुणक ओळखतील विशिष्ट संदर्भमध्ये म. सा.वि. आणि ल. सा. वि. चा वापर समर्था सोडविण्यासाठी करतील.	संयुक्त संख्या व मूळ संख्या यांचे वर्णीकरण करू शकतो.	दिलेल्या ठोन किंवा जाखत संख्यांचे सामान्य अवयव किंवा सामान्य गुणक शोधू शकतो.	दिलेल्या ठोन किंवा जाखत संख्यांचे सामान्य अवयव किंवा सामान्य गुणक शोधू शकतो.	दैनंदिन जीवनातील ल.सा.वि आणि म.सा.वि. वरील आधारित संदर्भ ओळखून समर्था सोडविता येतात.

माझ्या अध्यायनाबद्दल शिक्षकांचा अभिप्राय


दिनांक

शिक्षकांची सही

4) अध्ययन निष्पत्ती : दिलेल्या अपूर्णकाचा समान अपूर्णक ओळखतात व अपूर्णकांची तुलना करतात.

### अध्ययन कृती - 12


4.1 खाली दिलेल्या प्रत्येक आकृती मधील अर्ध्या ( $\frac{1}{2}$ ) वित्रांना रंग भरा.



4.2 खालील आकृतीमधील अर्ध्या ( $\frac{1}{2}$ ) भागाला रंग भरा.




4.3 खाली दिलेल्या प्रत्येक आकृतीमधील पाव  $\left(\frac{1}{4}\right)$  वित्रांमध्ये रंग भरा.




4.4 खालील आकृतीमधील पाव  $\left(\frac{1}{4}\right)$  भागाला रंग भरा.



4.5 खालील आकृतीमधील पाऊण  $\left(\frac{3}{4}\right)$  भागाला रंग भरा.




4.6 खालील आकृतीमधील पाऊण  $\left(\frac{3}{4}\right)$  भागाला रंग भरा.



4.7 खाली दिलेल्या वित्रांमध्ये अपूर्णांक दर्शविणा- या भागाला रंग भरा.


वित्र	अर्धभाग $\left(\frac{1}{2}\right)$	पाव भाग $\left(\frac{1}{4}\right)$	पाऊण भाग $\left(\frac{3}{4}\right)$




4.8 खाली डिलेत्या कोष्टकामध्ये अर्ध ( $\frac{1}{2}$ ), पाच ( $\frac{1}{4}$ )पाचण( $\frac{3}{4}$ )या वाचनाकडे लक्ष देवून रिकाम्या जागा भरा.

अपूर्णांक संख्या	वाचण्याचा क्रम	एकूण भाग (छेद)	रंग लावलेला भाग
$\frac{1}{2}$	एक ढितीयांश	2	1
$\frac{1}{4}$			
$\frac{3}{4}$			


4.9 खाली डिलेत्या वित्रांमधून एकूण भाग व रंगविलेले भाग मोजून तिळा.

वित्र	एकूण समान भाग	रंगविलेले भाग	वित्र	एकूण समान भाग	रंगविलेले भाग
					
					
					




4.10 खालील कोष्टकामध्ये एकूण भाग, रंग लावलेला भाग आणि तो दर्शविणे/वाचणे.

वित्र	एकूण भाग	रंग लावलेला भाग	किती पैकी किती	अपूर्णांक अक्षरी वरन करणे
	3	2	तिनमध्ये दोन $\frac{2}{3}$	दोन तृतीयांश
				
				












4.11 खाली दिलेल्या चित्रातील रंगविलेला भाग अपूर्णकात लिहा.



4.12 खाली दिलेल्या अपूर्णकाता अनुसरून चित्रे रंगवा.

अपूर्णक	चित्र -1	चित्र-2
$\frac{2}{3}$	<input type="text"/>	
$\frac{3}{7}$	<input type="text"/>	
$\frac{4}{5}$	<input type="text"/>	
$\frac{2}{7}$	<input type="text"/>	

4.13 ખાલીલ અપૂર્ણકાંના ટિલેલ્યા વિત્તામદ્યે દર્શાવા.

$\frac{1}{6}$			
$\frac{2}{3}$			
$\frac{5}{6}$			
$\frac{3}{4}$			


4.14 ખાલીલ અપૂર્ણક દર્શવિતીલ યાપ્રમાળે વિત્ત કાઢુન રંગવા.

અપૂર્ણક	વિત્ત	અપૂર્ણક	વિત્ત
$\frac{1}{7}$		$\frac{4}{5}$	
$\frac{2}{3}$		$\frac{3}{5}$	
$\frac{3}{4}$		$\frac{4}{8}$	
$\frac{2}{9}$		$\frac{4}{10}$	


अध्ययन कृती - 13

4.15 खाली दिलेल्या चित्रांमध्ये रंगविलोला भाग पाहून दिलेल्या जागेत योन्य विन्ह लिहा.


1.




2.




3.




4.



5.




6.



7.




8.



9.




10.




4.16 खाली दिलेल्या वित्रांमध्ये अपूर्णकांना अनुसरून रंग भरा, रंगविलेला भाग पाहून दिलेल्या जागेत योन्य चिन्ह (<,=,>) लिहा.


1.




2.




3.




4.




5.




6.




7.






8.




9.



10.



4.17 खाली दिलेल्या वित्रांमध्ये अपूर्णकांना अनुसरून रंग भरा, रंगविलेला भाग पाहून दिलेल्या जागेत योन्हा चिन्ह (<, =, >) लिहा.



### अध्ययन कृती - 14

4.18 अपूर्णकाचे प्रकार समजून घेऊया.

- सम अपूर्णक : या अपूर्णकात छेदापेक्षा अंश लहान असतो.उदा :  $\frac{5}{8}, \frac{2}{7}, \frac{9}{13}$  इ.
- विषम अपूर्णक :या अपूर्णकात अंश छेदापेक्षा मोठा असतो.उदा :  $\frac{9}{5}, \frac{11}{6}, \frac{7}{2}$  इ.
- मिश्र अपूर्णक :या अपूर्णकात एक पूर्णक आणि सम अपूर्णक यांचा संयोग असतो .

$$\text{उदा.: } 4\frac{8}{9}, 5\frac{1}{3}, 2\frac{5}{7} \text{ इ.}$$

खाली दिलेल्या अपूर्णकांचे सम, विषम आणि मिश्र अपूर्णकात वर्गीकरण करा.

$$\frac{5}{9}, 4\frac{5}{7}, \frac{1}{9}, \frac{8}{3}, \frac{8}{17}, 7\frac{3}{5}, \frac{6}{15}, \frac{19}{9}, 2\frac{6}{7}, \frac{22}{7}, 8\frac{5}{12}, \frac{7}{4}$$


सम अपूर्णक	विषम अपूर्णक	मिश्र अपूर्णक

खालील विषम अपूर्णांक मिश्र अपूर्णांकात आणि मिश्र अपूर्णांक विषम अपूर्णांकात परिवर्तीत करा

विषम अपूर्णांक मिश्र अपूर्णांकात परिवर्तीत करा.	मिश्र अपूर्णांक विषम अपूर्णांकात परिवर्तीत करा.
1) $\frac{10}{3} = 3\frac{1}{3}$ 3) $10(3 - \frac{9}{1})$	1) $5\frac{6}{7} = \frac{7 \times 5 + 6}{6} = \frac{41}{6}$
2) $\frac{19}{4} =$	2) $4\frac{2}{3} =$
3) $\frac{34}{5} =$	3) $5\frac{8}{9} =$
4) $\frac{24}{7} =$	4) $11\frac{3}{4} =$

अध्ययन कृती - 15

4.19 खाली दिलेल्या वित्रात रँगविलेल्या भागाचे निरीक्षण करून अपूर्णांक रूपात लिहा.




प्रत्येक वित्रामध्ये रँगविलेला भाग  $\frac{1}{2}$  ला समान आहे. त्यामुळे वरील सर्व अपूर्णांक हे समान आहेत असे आपण मठणूशकतो.

\*खालील रिकाम्या जागा भरा.

$$\frac{1}{2} = \frac{4}{16}$$

खाली दिलेल्या वित्रात रँगविलेल्या भागाचे निशीक्षण करून अपूर्णांक खाली लिहा.



\*रिकार्ड्या जागा भरा.

$$\frac{1}{3} = \frac{\boxed{2}}{6} = \frac{4}{\boxed{12}} = \frac{\boxed{8}}{24}$$

$$\frac{1}{2} = \frac{2}{4} = \frac{4}{8} = \frac{8}{16} \text{ यासारख्या अपूर्णांकांना समान अपूर्णांक असे म्हणतात}$$

4.20 खाली दिलेले कोणते अपूर्णांक  $\frac{1}{2}$  ला समान आहेत त्या अपूर्णांकाला गोल करा.

$$\frac{25}{50} \quad \frac{20}{50} \quad \frac{10}{25} \quad \frac{15}{30} \quad \frac{5}{10} \quad \frac{5}{15} \quad \frac{4}{20} \quad \frac{50}{100} \quad \frac{3}{5}$$

4.21 खाली दिलेल्यासमान अपूर्णांकाचे निशीक्षण करा, त्यामधील रचना समजून घ्या.

$$\frac{1}{3} = \frac{2}{6} = \frac{4}{12} = \frac{8}{24}$$

\*उत्तर या ठिकाणी पढा.

$$\frac{1}{3} = \frac{2}{6} = \frac{4}{12} = \frac{8}{24}$$

$\times 2$        $\times 2$        $\times 2$

$\times 2$        $\times 2$        $\times 2$

येथे अंश आणि हेड यांना समान संख्येने गुणाले असता आणखी एक समान अपूर्णांक येतो हे लक्षात ठेवा.

\*खालील रिकाम्या जागा भरा-

$$\frac{1}{3} = \frac{\square}{\square}$$

$\times 3$

$$\frac{1}{3} = \frac{\square}{\square}$$

$\times 5$

$$\frac{1}{2} = \frac{\square}{\square}$$

$\times 6$

$$\frac{3}{8} = \frac{\square}{\square}$$

$\times 3$

$$\frac{2}{7} = \frac{\square}{\square}$$

$\times 5$

$$\frac{4}{5} = \frac{\square}{\square}$$

$\times 6$

$$\frac{5}{12} = \frac{\square}{\square}$$

$\times 3$

$$\frac{3}{4} = \frac{\square}{\square}$$

$\times 5$

$$\frac{5}{8} = \frac{\square}{\square}$$

$\times 6$

$$\frac{1}{11} = \frac{\square}{\square}$$

$\times 3$

$$\frac{3}{12} = \frac{\square}{\square}$$

$\times 5$

$$\frac{3}{5} = \frac{\square}{\square}$$

$\times 6$

$$\frac{7}{9} = \frac{\square}{\square}$$

$\times 3$





$$\frac{5}{7} = \frac{\square}{\square}$$

$\times 5$

$$\frac{9}{11} = \frac{\square}{\square}$$

$\times 6$



4.22 खालील वित्रांचा उपयोग करून समान अपूर्णक ठिठा.

1)  $\frac{1}{2}$	 $= \frac{1}{4}$	6)  $\frac{2}{4}$	 $= \frac{2}{8}$
2)  $\frac{1}{3}$	 $= \frac{1}{6}$	 $\frac{3}{6}$	 $= \frac{2}{3}$
3)  $\frac{1}{4}$	 $= \frac{1}{8}$	 $\frac{2}{8}$	 $= \frac{2}{4}$
4)  $\frac{1}{2}$	 $= \frac{2}{6}$	 $\frac{1}{5}$	 $= \frac{2}{10}$
5)  $\frac{1}{3}$	 $= \frac{1}{9}$	 $\frac{5}{10}$	 $= \frac{1}{2}$

4.23 खाली ठिलेल्या समान अपूर्णांकांमध्ये योन्य संख्येने रिकाढ्या जाणा भाग.

$\frac{1}{2} = \frac{\square}{4}$	$\frac{1}{3} = \frac{\square}{6}$	$\frac{2}{6} = \frac{\square}{12}$
$\frac{1}{2} = \frac{\square}{8}$	$\frac{1}{3} = \frac{\square}{12}$	$\frac{2}{6} = \frac{\square}{3}$

4.24 खालील अपूर्णांक व त्याचा समान अपूर्णांक दर्शविण्यासाठी योन्य भाग रँगवा.

1)  $\frac{1}{2}$	 $= \frac{2}{4}$	6)  $\frac{6}{9}$	 $= \frac{2}{3}$
2)  $\frac{1}{3}$	 $= \frac{3}{9}$	7)  $\frac{2}{10}$	 $= \frac{1}{5}$
3)  $\frac{2}{4}$	 $= \frac{2}{8}$	8)  $\frac{1}{4}$	 $= \frac{3}{12}$
4)  $\frac{1}{2}$	 $= \frac{5}{10}$	9)  $\frac{2}{3}$	 $= \frac{8}{12}$
5)  $\frac{1}{6}$	 $= \frac{2}{12}$	10)  $\frac{3}{5}$	 $= \frac{6}{10}$

4.25 खालील समान अपूर्णकातील रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा .

$\frac{2}{4} = \frac{\square}{8}$	$\frac{4}{8} = \frac{\square}{2}$	$\frac{4}{12} = \frac{\square}{3}$
$\frac{2}{4} = \frac{\square}{2}$	$\frac{4}{8} = \frac{\square}{4}$	$\frac{4}{12} = \frac{\square}{6}$

4.26 खाली दिलेल्या प्रत्येक अपूर्णकाला 3 समान अपूर्णक लिहा.


- $\frac{2}{3} = \underline{\hspace{1cm}} = \underline{\hspace{1cm}} = \underline{\hspace{1cm}}$
- $\frac{5}{2} = \underline{\hspace{1cm}} = \underline{\hspace{1cm}} = \underline{\hspace{1cm}}$
- $\frac{8}{6} = \underline{\hspace{1cm}} = \underline{\hspace{1cm}} = \underline{\hspace{1cm}}$
- $\frac{3}{5} = \underline{\hspace{1cm}} = \underline{\hspace{1cm}} = \underline{\hspace{1cm}}$

4.27 खाली दिलेल्या छेद आणि अंशांना अनुसरून  $\frac{3}{5}$  ला समान अपूर्णक लिहा.

- छेद 20 असताना \_\_\_\_\_
- छेद 30 असताना \_\_\_\_\_
- अंश 15 असताना \_\_\_\_\_
- अंश 21 असताना \_\_\_\_\_

અદ્યારણ કૃતી - 16

4.28 ખાતીલ અંશ સમાન અસણારે અપૂર્ણક પાહુન યોગ્ય ચિન્હ (<, >) ઉપયોગ કરા.



લક્ષ્યાત ઠેવા- ટોણ્હી અપૂર્ણકાંથે અંશ સમાન અસ્તીલ તરફ તફાન છેદ અસણારા અપૂર્ણક હા મોઠા અસતો.

4.29 ખાતીલ અપૂર્ણક હેચઢત્યા ક્રમાત લિધા.

$\frac{1}{12}, \frac{1}{23}, \frac{1}{5}, \frac{1}{7}, \frac{1}{50}, \frac{1}{9}$	
$\frac{3}{21}, \frac{3}{13}, \frac{3}{5}, \frac{3}{75}, \frac{3}{18}, \frac{3}{10}$	
$\frac{8}{33}, \frac{8}{64}, \frac{8}{56}, \frac{8}{9}, \frac{8}{81}, \frac{8}{54}$	

4.30 खालील अपूर्णकामध्ये अंश आणि हेद वेगवेगळे आहेत. अशा अपूर्णकांची तुलना करत असताना समानहेद असणाऱ्या अपूर्णकात रूपांतर करून तुलना करावी लागते. दिलेले उदाहरण पाहून सोडवा.

अपूर्णक  $\frac{2}{3}$  आणि  $\frac{3}{4}$  यांची तुलना करू

- $\frac{2}{3}$ चे समान अपूर्णक  $\frac{2}{3} = \frac{4}{6} = \frac{6}{9} = \frac{8}{12} = \frac{10}{15} \dots\dots$
- $\frac{3}{4}$ चे समान अपूर्णक  $\frac{3}{4} = \frac{6}{8} = \frac{9}{12} = \frac{12}{16} = \frac{15}{20} \dots\dots$

अपूर्णक  $\frac{2}{3}$  आणि  $\frac{3}{4}$  च्या समान अपूर्णकामध्ये 12 हेद असणाऱ्या अपूर्णकाची तुलना करणे सोपे जाते, त्यामुळे  $\frac{8}{12}$  आणि  $\frac{9}{12}$  यांची तुलना केली असता  $\frac{8}{12} < \frac{9}{12}$  अरो आपण सांगू शकतो.  $\frac{2}{3} < \frac{3}{4}$

$$\frac{3}{4} \boxed{\quad} \frac{2}{8}$$

$$\frac{3}{5} \boxed{\quad} \frac{5}{6}$$

$$\frac{6}{10} \boxed{\quad} \frac{4}{5}$$

$$\frac{5}{7} \boxed{\quad} \frac{15}{21}$$

$$\frac{7}{11} \boxed{\quad} \frac{5}{12}$$

$$\frac{6}{9} \boxed{\quad} \frac{3}{7}$$

$$\frac{11}{15} \boxed{\quad} \frac{6}{7}$$


$$\frac{1}{5} \boxed{\quad} \frac{2}{7}$$

विचार करा- अंश आणि हेद असमान असणाऱ्या अपूर्णकामध्ये समान अपूर्णक तिळीत असताना ल. सा. गी. वै पात्र काय?


भाग-2 पाठ्यपुस्तकात पान नं. 3,4,9,14,15,16,22 आणि 23 वर असणारी उदाहरणे वृहीत सोडवून शिक्षकांना दाखवा (गरज वाटल्यास तुमच्या शिक्षकांची अथवा तुमच्या वर्गमित्रांची मठत घ्या)

4.31 मी आणि माझे अध्ययन. (आता पर्यंत शिकलेल्या अभ्यासावर स्व-अवलोकन करूया)

1. रंगवलेल्या भागाने दर्शविणारा अपूर्णक तिळा.



2. दिलोला अपूर्णांक दर्शविण्यासाठी चित्रातील आग रँगवा.



3. खाली दिलेल्या अपूर्णांकांची तुलना करून योऱ्या चिन्ह (<, >, =) लिहा.

$\frac{3}{4}$ <input type="text"/> $\frac{1}{4}$	$\frac{5}{8}$ <input type="text"/> $\frac{1}{8}$	$\frac{5}{7}$ <input type="text"/> $\frac{15}{21}$
--	--	--

4. खाली दिलेले अपूर्णांक उतरत्या क्रमात लिहा.

$\frac{5}{7}, \frac{1}{7}, \frac{3}{7}, \frac{4}{7}, \frac{7}{7}$	
$\frac{2}{12}, \frac{2}{7}, \frac{2}{15}, \frac{2}{3}, \frac{2}{11}$	
$\frac{5}{20}, \frac{17}{20}, \frac{1}{20}, \frac{13}{20}, \frac{6}{20}$	

5. दिलेल्या अपूर्णांकाचे 3 समान अपूर्णांक लिहा.

1) $\frac{3}{4}$	2) $\frac{2}{5}$
------------------	------------------

मूल्यमापन स्तर(माझे अध्ययन कसे झाले आहे? ✓ हे चिन्ह घालूया.)

अध्ययन फल	स्तर-1	स्तर-2	स्तर-3	स्तर-4
दिलेल्या अपूर्णांकांचा समान अपूर्णांक ओळखतात व अपूर्णांकांची तुलना करतात.	कोणत्याही अपूर्णांक दर्शविणाऱ्या आकृत्या पाहून, अपूर्णांक ओळखून लिहिणे.	दिलेले अपूर्णांक पाहून आकृत्या रचणे.	अपूर्णांकांची तुलना करणे सम, विषम, लहान व मोठा अपूर्णांक ओळखणे.	दैनंदिन जीवनातील अपूर्णांक रूपातील उटाढणे ओळखून अपूर्णांक लिहिता येतात.

\*माझ्या अध्ययनाबदल शिक्षकांचा अभिप्राय-

दिनांक :


शिक्षकांची सही


5) अध्ययन निष्पत्ती :लांबी, वजन, उणता इत्यादी दैनंदिन जीवनातील विविध संदर्भावर आधारित अपूर्णक आणि दशांश यांची बेरीज आणि वजाबाकी वरील उदाहरणे सोडवितात आणि परस्पर रूपांतर करतात.

### अध्ययन कृती - 17


5.1 खालील संभाषणातील प्रक्रियेकडे लक्ष या. विचारलेल्या प्रश्नांची उतरे रिकाम्या जागी भरा.

<p>राणीने बाजूट्या चित्रात दर्शविल्या प्रमाणे <math>8 \times 4</math> आकाराता चौकोनी कागद घेतला.</p>		<p>चौकोनी कागदात एकूण किती चौरस आहेत?</p> <hr/>
--	--	---

<p>राणीने बाजूट्या चित्रात दर्शविल्या प्रमाणे एकूण चौरसांपैकी 7 चौरसाना तिरकस रेषांनी शेड केले आहे.</p>		<p>राणीने शेड केलेला भाग कोणता अपूर्णक दर्शवितो?</p> <hr/>
---	---	--

<p>रवी बाजूट्या चित्रात दर्शविल्या प्रमाणे उरलेल्या चौरसांपैकी 5 चौरस आडव्या रेषांनी शेड करतो.</p>		<p>रविने शेड केलेल्या भाग कोणता अपूर्णक दर्शवितो?</p> <hr/>
--	--	---


रवी आणि राणी यांनी किती  
आग शेड केला ते  
समजण्याचा प्रयत्न  
करतात.



रवी आणि राणी यांनी शेड  
केलेली एकूण जागा कोणता  
अपूर्णांक दर्शवितो?

$$\text{ही प्रक्रिया } \frac{7}{32} + \frac{5}{32} = \frac{12}{32} \text{ दर्शविते.}$$

वरील प्रमाणे खाली दिलेल्या चौकोनी कागदावरील भिन्न रेषांनी शेड केलेली प्रक्रिया दर्शवा.



तक्षात ठेवा: सम छेद असलेल्या अपूर्णांकांची बेरीज करत असताना फक्त अंशांची बेरीज करून अंशाच्या ठिकाणी ठेवावी व समान छेद तसाच ठेदाऱ्या ठिकाणी ठेवावा.

$$\text{उदा: } \frac{2}{9} + \frac{4}{9} = \frac{6}{9}$$

### 5.2 खाली दिलेल्या अपूर्णांकांची बेरीज करा.

1. $\frac{2}{8} + \frac{3}{8} =$	2. $\frac{4}{10} + \frac{1}{10} =$	3. $\frac{5}{11} + \frac{3}{11} =$
4. $\frac{5}{30} + \frac{11}{30} + \frac{6}{30} =$	5. $\frac{3}{15} + \frac{5}{15} + \frac{1}{15} =$	6. $\frac{6}{20} + \frac{5}{20} + \frac{7}{20} =$
7. $\frac{12}{50} + \frac{19}{50} + \frac{11}{50} =$	8. $\frac{3}{40} + \frac{14}{40} + \frac{11}{40} =$	9. $\frac{23}{99} + \frac{13}{99} + \frac{36}{99} =$

### 5.3 खालील रिकाम्या जागा भरा.

$$\boxed{\phantom{0}} + \frac{3}{12} = \frac{8}{12}$$


$$\boxed{\phantom{0}} + \frac{2}{13} = \frac{7}{13}$$

$$\boxed{\phantom{0}} + \frac{10}{25} = \frac{21}{25}$$

### अध्ययन कृती - 18


5.4 खाती किलेल्या संआषणाकडे लक्षा द्या व रिकाम्या जागा भरा.

राणी बाजूद्या वित्रात  
दर्शविल्या प्रमाणे  $7 \times 4$   
आकाराचा चौकोनी  
कागद घेते



बाजूद्या कागदावर एकूण किती चौरस  
आहेत? \_\_\_\_\_

राणी बाजूद्या वित्रात  
दर्शविल्या प्रमाणे एकूण  
5 चौरस शेड करते.



राणीने शेड केलेली जागा कोणता  
अपूर्णक दर्शविते?

रवी बाजूद्या आकृतीत  
दाखविल्या प्रमाणे 5  
चौरसपैकी 2 चौरस  
खबरद्या साठाऱ्याने  
खोडतो.

रविने खोडलेली जागा कोणता अपूर्णक  
दर्शविते ?

रवी दोन चौकट  
खोडल्यानंतर राणी  
शेड असलेली जागा  
किती ते समजून  
घेण्याचा प्रयत्न करते.

ठी प्रक्रिया कोणता अपूर्णक दर्शविते ?

$$\text{ठी प्रक्रिया } \frac{5}{28} - \frac{2}{28} = \frac{3}{28} \text{ अशी दर्शविली जाते.}$$

तक्षात ठेवा समान छेद असणाऱ्या अपूर्णकांची वजाबाबी करत असताना फक्त अंशांची वजाबाबी करावी समान छेद मात्र तरेच ठेवावेत .

$$\text{उदा: } \frac{5}{9} - \frac{3}{9} = \frac{2}{9}$$

**5.5 खालील अपूर्णकांची वजाबाकी करा.**

1. $\frac{3}{8} - \frac{2}{8} =$	2. $\frac{4}{10} - \frac{1}{10} =$	3. $\frac{5}{11} - \frac{3}{11} =$
4. $\frac{11}{30} - \frac{9}{30} =$	5. $\frac{5}{15} - \frac{3}{15} =$	6. $\frac{6}{20} - \frac{5}{20} =$
7. $\frac{29}{50} - \frac{19}{50} =$	8. $\frac{24}{40} - \frac{14}{40} =$	9. $\frac{23}{99} - \frac{12}{99} =$

**5.6 खालील रिकाम्या जागा भरा.**

**अध्ययन कृती – 19**

5.7 मिळन हेठल असणाऱ्या अपूर्णकांची बेरीज अथवा वजाबाकी कशी करावी ते पाहूया .

समछेद असणाऱ्या अपूर्णकाची बेरीज अथवा वजाबाकी कशी करावी ही आपण शिकलो आडोत, आता असमान हेठल समान करून घेतले पाहिजेत, ते कसे ? चला पाहूया .

उदा :  $\frac{1}{5} + \frac{1}{2}$

**पायरी-1:** या अपूर्णकामध्ये प्रथम सम अपूर्णक शोधून हेठल समान करून घेतले पाहिजेत

$$\frac{1}{5} = \frac{2}{10}, \frac{3}{15}, \frac{4}{20}, \dots \quad \frac{1}{2} = \frac{2}{4}, \frac{4}{8}, \frac{5}{10}, \dots$$

**पायरी-2:** नंतर समान हेठल असलेले अपूर्णक शोधले पाहिजेत.  $\frac{2}{10}$  आणि  $\frac{5}{10}$

**पायरी-3:** समान हेठल असणाऱ्या अपूर्णकांची बेरीज केली पाहिजेत.  $\frac{2}{10} + \frac{5}{10} = \frac{2+5}{10} = \frac{7}{10}$

लक्षात ठेवा: हेठल 10 ढारा 2 आणि 5 चा ल.सा.वि. होय.

खालील उदाहरणे सोडवा .

$\frac{2}{5} + \frac{3}{7}$	$\frac{5}{7} + \frac{2}{5}$	$\frac{5}{6} - \frac{1}{3}$
$\frac{3}{4} - \frac{1}{3}$	$\frac{4}{5} + \frac{2}{3}$	$\frac{4}{3} - \frac{1}{2}$

$$\frac{3}{10} + \frac{7}{15}$$

$$\frac{2}{5} + \frac{1}{2}$$

$$\frac{4}{5} - \frac{2}{3}$$

5.8 सरिता  $\frac{2}{5}$ मीटर लाल रिबन आणि  $\frac{3}{4}$  मीटर हिरवी शीबन खरेदी करते, तर सरिताने खरेदी केलेल्या शीबनची एकूण लांबी किती?

5.9 नंदिनीचे घर शाळेपासून  $\frac{9}{10}$ किलोमीटर अंतरावर आहे. ती घरापासून थोडे अंतर चालत जाऊन  $\frac{1}{2}$ किलोमीटर बसमधून प्रवास करते. तर तिने चाललेले अंतर किती?

5.10  $\frac{7}{8}$  मीटर लांब असणाऱ्या एक तारेचे 2 तुकडे केले त्या पैकी एका तुकड्याची लांबी  $\frac{1}{4}$ मीटर असल्यास दुसऱ्या तुकड्याची लांबी किती?

### अध्यायान कृती – 20

5.11 खाली मोजण्ठीत्या सहारयाने पेनसीलची लांबी मोजली गेली आहे. .



पेनसीलची लांबी 8 सें. मी. आहे. 8 ही पूर्ण संख्या



आगपेटीत्या काडीची लांबी 3 सेंटी मीटर व 8 मिलिमीटर आहे.

$$\text{लांबी} = 3 \text{ आणि } \frac{8}{10} \text{ अथवा } 0.8$$

$$\text{लांबी} = 3 + 0.8$$

$$\text{लांबी} = 3.8 \text{ सें.मी.}$$

**तक्षात ठेवा:** या प्रमाणे (3.8, 4.7, 5.3, 0.8 इत्यादी) या सारख्या संख्यांना दशांश संख्या असे म्हणतात .

खालील मापन ही दशांश रूपात लिहा.


5.12 दशांश संख्या कशा वाचाव्यात ही आपण समजून घेऊया.



या वित्रात 1 सें.मी. + 10 आगापैकी 5 भाग

$$= 1 \text{ सें. मी.} + \frac{5}{10} \text{ सें. मी.}$$

$$= 1.5 \text{ सें. मी.}$$

हे कसे वाचायचे?

**0.453**

1.5 हे कसे वाचायचे?

एक बिंदु पाच



**शून्य बिंदु चारशे त्रैपन्न**



चूक विधान .

**शून्य बिंदु चार पाच तीन**



बरोबर विधान

- खालील कोष्टकामध्ये डिलेल्या दशांश संख्या वाचून लिहा:


क्र.सं.	दशांश संख्या	अक्षरी लिहिणे
1	3.7	
2	45.9	
3	234.18	
4	9.007	
5	28.503	
6	179.27	
7	678.219	
8	222.222	

- दशांश रूपात लिहा:

क्र.सं.	दशांश संख्या	अक्षरी लिहिणे
1	पाच बिंदु तीन	
2	बावीस बिंदु शून्य चार	
3	पाचशे दहा बिंदु सात आठ	
4	सहाशे सत्यनज्ञ बिंदु शून्य सहा	
5	पंधरा बिंदु पाच सात	
6	चार हजार दोन बिंदु दोन चार	
7	आठशे पाच बिंदु शून्य चार	
8	चार हजार पाचशे बिंदु शून्य दोन	


### अध्ययन कृती – 21

5.13 खालील तीन ब्लॉकमध्ये अंकांच्या उजव्या बाजूस सरकल्यास अंकांचे स्थान मूळ्य 10 च्या पटीत कमी होते हे लक्षात ठेवले पाहिजेत













पहिल्या यि आत 100 सळ्यांचा एक चौरस दिसतो, त्याचे 10 भाग केले असता 10 सळ्यांचा एक घनायत दिसतो. पुनः त्यांच्यात 10 भाग केले असता फक्त 1 सली दिसते. पुनः 10 भाग केले असता तो  $1/10$  भाग समजूळ येतला पाहिजेत. शंभायत दण्डा भाग, दण्डा भगत एक भाग. एक भाग अथवा एकत्र्या दण्डा भागातील एक अथवा दण्डावा भाग ही एकच आहेत. अशा पद्धतीने उजव्या बाजूला सरकाते असता 10 च्या पटीत किमत कमी होत जाते.

$100, 10, 1, \frac{1}{10}, \frac{1}{100}, \frac{1}{1000}$  अशा प्रकारे पुढे होत जाते.







खाली अपूर्णांक रूपात आणि दशांश रूपात वर्चा करून तिहाः :

वित्र	अपूर्णांक रूप	दशांश रूप	वित्र	अपूर्णांक रूप	दशांश रूप

				
	$\frac{1}{100}$	0.01		
				
				
				

\* खाली ठिलेल्या दशांश रूपाप्रमाणे ठिलेल्या आकृतीचे भाग रंगवा.

0.6		0.3	
0.27		0.58	

**अध्ययन कृती - 22**


**5.14 खाली ठिलेल्या दशांश संख्या स्थान मूळ्य कोष्टकात लिहा:**

1) 37.2    2) 263.01    3) 48.92    4) 78.423    5) 351.054


6) 846.27    7) 54.781    8) 6.042    9) 645.924    10) 52.006

क्र. सं.	शतक	दशक	एकक	दहात एक (दशांश)	शंभयात एक (शतांश )	हजारात एक (सहस्रांश )
				$\frac{1}{10}$	$\frac{1}{100}$	$\frac{1}{1000}$
1		3	7	2		
2						
3						
4						
5						
6						
7						
8						
9						
10						


**5.15 रिकाम्या सोडलेल्या जागेत अपूर्णांक आणि दशांश रूपात लिहा :**






$$\frac{5}{10} = 0.5$$



$$\frac{50}{100} = 0.5$$



$$\frac{5}{10} = 0.5$$



5.16 खालील कोष्टकात दिलेले अपूर्णक दशांश रूपात लिहा.

$\frac{1}{10} = 0.1$	$\frac{1}{100} = 0.01$	$\frac{1}{1000} = 0.001$
$\frac{2}{10} = 0.2$	$\frac{2}{100} = 0.02$	$\frac{2}{1000} = 0.002$
$\frac{3}{10} =$	$\frac{3}{100} =$	$\frac{3}{1000} =$
$\frac{4}{10} =$	$\frac{4}{100} =$	$\frac{4}{1000} =$
$\frac{5}{10} =$	$\frac{5}{100} =$	$\frac{5}{1000} =$
$\frac{6}{10} =$	$\frac{6}{100} =$	$\frac{6}{1000} =$
$\frac{7}{10} =$	$\frac{7}{100} =$	$\frac{7}{1000} =$
$\frac{8}{10} =$	$\frac{8}{100} =$	$\frac{8}{1000} =$
$\frac{9}{10} =$	$\frac{9}{100} =$	$\frac{9}{1000} =$
$\frac{10}{10} =$	$\frac{10}{100} =$	$\frac{10}{1000} =$

#### वरील कोष्टकावरन आपण खालील गोष्टी समजून घेवूया-

छेद 10 असल्यास दशांश संख्येच्या बिंदूनंतर एकव अंक असतो.

$$\text{उदा : } \frac{5}{10} = 0.5$$

- छेद 100 असल्यास दशांश संख्येच्या बिंदूनंतर दोन अंक असतात.
- उदा:  $\frac{5}{100} = 0.05$
- छेद 1000 असल्यास दशांश संख्येच्या बिंदूनंतर तीन अंक असतात.
- उदा:  $\frac{5}{1000} = 0.005$

5.17 अपूर्णक दशांशात परिवर्तीत करून लिहा वाचण्याची पट्टत लिहा.

क्र. सं.	अपूर्णक	दशांश संख्या	वाचण्याची पट्टत
1	$\frac{3}{10}$		
2	$\frac{5}{10}$		
3	$\frac{12}{10}$		
4	$\frac{15}{100}$		
5	$\frac{4}{100}$		
6	$\frac{55}{100}$		

7	$\frac{2}{1000}$		
8	$\frac{49}{1000}$		

5.18 खालील दशांश संख्या अपूर्णकात रूपांतरीत करून लिहा.


क्र.सं.	दशांश रूप	अपूर्णक रूप
1	0.6	
2	0.72	
3	0.15	
4	0.86	
5	0.208	
6	0.601	
7	0.891	
8	0.032	

5.19 खालील अपूर्णक संख्या दशांशात रूपांतरीत करून लिहा.

क्र. सं.	अपूर्णक रूप	दशांश रूप	क्र. सं.	अपूर्णक रूप	दशांश रूप
1)	$4 + \frac{2}{10}$	$4 + 0.2 = 4.2$	6)	$35 + \frac{8}{1000}$	
2)	$167 + \frac{9}{100}$		7)	$800 + \frac{7}{10}$	
3)	$254 + \frac{6}{10}$		8)	$7 + \frac{1}{100}$	
4)	$69 + \frac{5}{100}$		9)	$500 + \frac{8}{1000}$	
5)	$2 + \frac{5}{10}$		10)	$60 + \frac{5}{10} + \frac{7}{100}$	

अध्ययन कृती – 23

5.20 खालील दशांश संख्या वित्राच्या सहाय्याने योग्य चिन्हाच्या (<,>,=) वापराने तुलना करा.



5.21 खालील दशांश संख्या तुलना करून कोणती मोठी ते ओळखून लिहा.

1) 0.5 अथवा 0.7 मोठा = 0.7	2) 0.45 अथवा 0.54 मोठा =	2) 0.24 अथवा 0.204 मोठा =	4) 2.368 अथवा 2.396 मोठा =
5) 6.78 अथवा 6.87 मोठा =	6) 0.43 अथवा 0.431 मोठा =	7) 5.7 अथवा 5.629 मोठा =	8) 7.0007 अथवा 7.0893 मोठा =

खालील दशांशसंख्या चढत्या क्रमात लिहा.

1) 0.8, 0.3, 1.9, 0.4	2) 7.81, 7.23, 7.40, 7.75
3) 5.1, 5.012, 5.5, 5.318	4) 4.56, 3.56, 4.65, 3.65

5.22 खालील रेकम रूपयांमध्ये व्यक्त करा (1 रूपया=100 पैसे):

1) 45 पैसे उठा: $\frac{45}{100} = 0.45$ रु	2) 72 पैसे=	3) 99 पैसे=
4) 60 पैसे=	5) 32 पैसे=	3) 94 पैसे=

\*खालील संख्या मीटर मध्ये रूपांतरित करा: (1m = 100cm)

1) $26 \text{ cm} = \frac{26}{100} \text{ m} = 0.26\text{m}$	2) $82\text{cm}=$	3) $28 \text{ cm}=$
4) $91\text{cm}=$	5) $97 \text{ cm}=$	6) $88 \text{ cm}=$

\*खालील संख्या किलोमीटर मध्ये व्यक्त करा: (1km = 1000m)


1) $756\text{m} =$	2) $23\text{m} =$	3) $7456\text{m} =$
4) $565\text{m} =$	5) $376\text{m} =$	6) $7890\text{m} =$

\*खालील संख्या किलोग्राम मध्ये व्यक्त करा: (1kg = 1000g)

1) $457\text{g}=$	2) $8\text{g}=$	3) $52\text{g}=$
4) $679\text{g}=$	8) $995 \text{ g}=$	6) $1250\text{g}=$

### अध्ययन कृती – 24

5.23 दशांशाची बेशीज करावी ते समजूळ घेवूया.



0.23 आणि 0.45 हे मिळविण्यासाठी खालील वित्राकडे लक्ष द्या.

$$0.23 + 0.45 = 0.68$$

\*खालील दशांशांची बेशीज करा.

$0.21 + 0.36 =$	$0.53 + 0.31 =$	$1.54 + 1.80 =$
$0.35 + 0.49 =$	$2.66 + 1.85 =$	$0.68 + 0.54 =$
$0.13 + 0.79 =$	$0.7 + 0.08 =$	$0.45 + 0.38 =$

5.24 या खाली एक फळांची टोपली आहे त्यामध्ये विविध प्रकारची फळे आहेत. प्रत्येक फळाचे वजन खाली ठिले गेले आहे. प्रत्येकजण आपल्याता घवी तेवढी फळे टोपलीतून घेतात.

**आंबा = 0.254 kg**



**पपई= 1.278 kg**

**फणस = 5.675 kg**

**अननस = 0.701 kg**

**लिंबू = 0.051 kg**



**टरबूज = 0.178 kg**

**पेरु = 0.079 kg**

**कलिंगड = 6.931 kg**


**केळी = 0.058 kg**

**डाळिंबर = 0.232 kg**

 <b>महेश</b>	$\text{पेरु} = 0.079 \text{ kg}$ $\text{कलिंगड} = 6.931 \text{ kg}$ $\text{डाळिंबर} = 0.232 \text{ kg}$ <hr/> $\text{एकूण वजन} =$	$\text{लिंबू} = 0.051 \text{ kg}$ $\text{अननस} = 0.701 \text{ kg}$ $\text{पपई} = 1.278 \text{ kg}$ $\text{केळी} = 0.058 \text{ kg}$ <hr/> $\text{एकूण वजन} =$	 <b>प्रितम</b>
 <b>प्रिया</b>	$\text{अननस} = 0.701 \text{ kg}$ $\text{फणस} = 6.931 \text{ kg}$ $\text{टरबूज} = 0.178 \text{ kg}$ $\text{डाळिंबर} = 0.232 \text{ kg}$ <hr/> $\text{एकूण वजन} =$	$\text{आंबा} = 0.254 \text{ kg}$ $\text{अननस} = 0.701 \text{ kg}$ $\text{पेरु} = 0.079 \text{ kg}$ $\text{डाळिंबर} = 0.232 \text{ kg}$ <hr/> $\text{एकूण वजन} =$	 <b>नयन</b>

- कोणत्या फळाचे वजन फार कमी आहे? \_\_\_\_\_
- कोणत्या फळाचे वजन फार जास्त आहे? \_\_\_\_\_
- पेरु आणि अननस यापैकी कोणत्या फळाचे वजन अधिक आहे? व कितीने जास्त आहे? \_\_\_\_\_
- डाळिंबर आणि आंबा या फळांमध्ये कोणाचे वजन कमी आहे? व कितीने?
- $\frac{1}{2}$  किलोपेक्षा कमी वजन असणाऱ्यी फळे कोणती? \_\_\_\_\_
- 1 किलोपेक्षा जास्त वजन असलेली फळे कोणती? \_\_\_\_\_

5.25 दशांश संख्यांच्या बेरजेचा पिरमिड रचूया.



5.26 खालील दशांश संख्यांची बेरीज करा.

1) $2.34 + 0.5 + 46.512$ 02.340 00.500 + <u>46.512</u> <u>49.352</u>	2) $345 + 21.97 + 6.073$	3) $280.9 + 25.17 + 6$
4) 3.46m आणि 2.64m	5) 4.35km आणि 7.46km	6) 5.25kg आणि 8.2kg

5.27 टीनाचे घर शाळेपासून 4 कि. मी.350 मी दूर आहे. ती 1 कि. मी पायी चालत जाते. ऊलोले अंतर बसने प्रवास करते, तर तीने बसने प्रवास केलेले अंतर किती?

टीनाचे घर शाळे पासून 4 कि. मी.350 मी.=4.350 कि.मी.

टीनाने पायी चालले अंतर = 1 कि. मी.600 मी. =1.600 कि.मी.

टीनाने बसने गेलेले अंतर =

$$\begin{array}{r} 4.350 \text{ कि. मी.} \\ - 1.600 \text{ कि. मी.} \\ \hline = 2.750 \text{ कि. मी.} \end{array}$$



**खालील दण्डांश संख्यामधील फरक काढा:**

1) $23.56 - 57.83$ मधून वजा करा. $\begin{array}{r} 57.83 \\ - 23.56 \\ \hline 34.27 \end{array}$	2) $9.763 - 4.294$	3) $0.543$ हे $2.489$ मधून वजा करा.
4) $314.57 - 85.284$	5) $52.68$ मधून $37.86$ वजा करा.	6) $18.50 - 14.25$

**5.28 खालील लेखी उदाहरणे सोडवा.**

- देविका 5 कि.ग्र. वजनाचे कलिंगड कापूळ त्यातील 2 कि.ग्र. 750 ग्र. एवढे कलिंगड शेजारील घरी देते तर तिच्याकडे उरलेल्या कलिंगडचे वजन किती?
- रजनी 10 कि.ग्र. भाजी विकत घेते त्या मध्ये 3 कि.500ग्र. कांदे, 2 कि.75 ग्र. टोमेंटो आणि उरलेले बटाटे आहेत तर बटाट्यांचे वजन किती?

आग-2 पुरतकातील पान नं. 27,30,31,37,38,39,44,45,46,48,50,51 आणि 53 असणारी उठाहणे सोडवून शिक्षकांना दाखवा.(गरज वाटल्यास तुमच्या शिक्षाकांची अथवा वर्णमित्रांची मदत घ्या.)

5.29 मी आणि माझे अध्ययन. (आता पर्यंत शिकतेल्या अभ्यासावर ख-अवलोकन करूया)

1. खालील अपूर्णांक आणि दशांश रूपात लिहा:

वित्र	अपूर्णांक	दशांश रूप	वित्र	अपूर्णांक	दशांश रूप

2. अपूर्णांक दशांश रूपात रूपांतरीत करून वाचण्याची पढृत लिहा :

क्र. सं.	अपूर्णांक	दशांश	वाचण्याची पढृत
1	$\frac{3}{10}$		
2	$\frac{48}{100}$		

3. खालील दशांश संख्या अपूर्णांकात रूपांतरीत करा:

क्र.सं.	दशांशरूप	अपूर्णांक रूप
1	0.51	
2	0.349	

4. खालील अपूर्णांकांची बेरीज करा:

$\frac{3}{8} + \frac{3}{8}$	$\frac{4}{11} + \frac{7}{11}$
$\frac{12}{100} + \frac{17}{100} + \frac{23}{100}$	$\frac{2}{3} + \frac{5}{7}$

5. खालील अपूर्णकांची वजाबाकी करा:

$\frac{4}{10} - \frac{1}{10}$	$\frac{7}{15} - \frac{2}{15}$
$\frac{16}{30} - \frac{7}{30}$	$\frac{4}{3} - \frac{1}{2}$

6. खालील दशांशाची बेरीज करा:

1) $0.45 + 0.21 =$	2) $0.53g + 0.28g =$
3) $2.77m + 2.68m =$	4) $0.45 + 0.38 + 0.11 =$

7. खालील दशांशाची वजाबाकी करा :

1) $0.68 - 0.42 =$	2) $0.45m - 0.89m$ मधूळ =
3) $2.77cm - 1.48 cm =$	4) $5.684kg - 3.231kg =$

मूल्यमापन स्तर(माझे आद्ययन कसे झाले आहे? ✓ हे चिन्ह घालूया.)

अद्ययन फल	स्तर-1	स्तर-2	स्तर-3	स्तर-4
लांबी, वजन, उष्णता इत्यादी फैनंटिन जीवनातील विविध संदर्भावर आधारित अपूर्णक आणि दशांश यांची बेरीज आणि वजाबाकीवरील उदाहरणे सोडवितात आणि परस्पर रूपांतर करतात.	अपूर्णक आणि दशांश संख्या ओळखणे	अपूर्णकसंख्या दशांश ऊपात परिवर्तीत करणे	अपूर्णक आणि दशांश संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करणे	गित्य जीवनातील संबंधीत अपूर्णक आणि दशांश संख्यांची बेरीज आणि वजाबाकीती उदा. सोडविणे

माझ्या शिकण्याबद्दल शिक्षकांचा अभिप्राय

दिनांक :

शिक्षकांची संही

6. अध्ययन निष्पत्ती : रेषा, रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ इत्यादी भूमितीतील संकल्पनांचे शब्दोवतालत्या परिसरातील विविध वस्तूंच्या उदाहरणासह वर्णन करतात .


### अध्ययन कृती – 25

शिक्षिका: मुलांनो ही कोणती वस्तु सांगता येईल का?

गीता : ही तर घनाकृती आहे मॅडम.

शिक्षिका: होय गीता तुझ उतर बरोबर आहे.

प्रिया: मॅडम या घणाकृतीना आम्ही रपर्श करून बघू शकतो का?



शिक्षिका: हो प्रिया यावर रपर्श केल्यावर तुला काय अनुभव आला ?

प्रिया: समतल /एक प्रतलिय आहे असे वाटते मॅडम.

शिक्षिका: हो यांना आपण एक प्रतलिय असे म्हणतो, समतल दिसणारे भाग आपण रेषांनी जोडतो त्याला आपण रेषाखंड असे म्हणतो.


गीता: मॅडम हा रेषाखंड कशाने बनतो ?

शिक्षिका: अरे व्हा! गीता ज्या ठीपक्यामुळे हा रेषाखंड बनतो त्याला आपण बिंदु असे म्हणतो


- रेषाखंड : दोन अंत्या बिंदु जोडणारी निर्दिष्ट लांबी असणारी एक रेषा होय.

#### 6.1 खालील कोष्टक पूर्ण करा.

क्र. सं.	चित्र	बिंदूंची संख्या	रेषाखंडांची संख्या
1			
2			
3			







Aपासून B पर्यंतचा रेषाखंड ठोळी बाजूला अमर्यादीत वाढविला असता तिला आपण रेषा असे म्हणतो.



किरण: किरण ठारेषेवा एक भाग असतो त्याची एका बिंदुपासून सुरुवात होते आणि दुसऱ्या टिशेला अमर्यादीत पुढे वाढविला जातू शकतो


	बाजूच्या आकृतीकडे लक्षपूर्वक पढा व नावे या रेषाखंड : $\overrightarrow{RS}$  रेषा: $\overrightarrow{PQ}$  किरण: $\overrightarrow{RT}$ , $\overrightarrow{RQ}$ , $\overrightarrow{RP}$  बिंदू: P, Q, R, S, T
	रेषाखंड : _____  रेषा : _____  किरण : _____  बिंदू: _____

6.2 खालील कोष्टक भरा.

क्र.सं.	आकृती	विंदू	रेषाखंड	रेषा	किरण
1					
2					
3					
4					


अध्ययन कृती – 25

कोन




नित्यजीवनातील अनेक वस्तुमध्ये आपल्याला कोन दिसून येतात .

तुम्हाला माणीत असलेल्या 3 वर्तुळी नावे इंग्रिश कॅपिटल अक्षरात लिहा व त्या प्रत्येक अक्षरात आढळणारे कोन शोधा:




एकाच बिंदुतून निघणाऱ्या दोन किरणांमुळे तयार होणाऱ्या आफृतीला कोन असे म्हणतात



## अध्ययन कृती – 26

### आवृत आणि अनावृत आकृत्या



मुँगी कोणत्या बांगडीमधील मैसूरुपाक खातू शकते? कारण काय?


सरळेषा किंवा वक्रेषेपासून तयार झालेली आणि आरंभ बिंदूमध्येच शेवट होणारी आकृती म्हणजे आवृत आकृती होय.

सरळेषा किंवा वक्रेषेपासून तयार झालेली आणि आरंभ बिंदूमध्ये शेवट न होणारी आकृती म्हणजे अनावृत आकृती होय.

6.3 तुमच्या परिसरात आढळणाऱ्या प्रत्येकी 4 आवृत आणि अनावृत आकृत्या शोधून खालील तवत्यात लिहा.

आवृत आकृत्या	अनावृत आकृत्या

6.4 खालील आकृत्यांचे आवृत आणि अनावृत आकृत्यांमध्ये वर्गीकरण करा.




6.4 आवृत आकृत्या	अनावृत आकृत्या

अध्ययन कृती – 27

रेखाकृती

6.5 खालील चित्रांमध्ये दिसणाऱ्या विविध आकृत्या मोजा आणि रिकाम्या जागा भरा.




$$\square = \underline{\hspace{2cm}}$$

$$\triangle = \underline{\hspace{2cm}}$$

$$\circ = \underline{\hspace{2cm}}$$

$$\square = \underline{\hspace{2cm}}$$




बाजूत्या चित्रातील आकृती कोणती?

आकृतितील एकूण त्रिकोणांची संख्या =

तीन बाजूनी बंदिरत असणाऱ्या एक प्रतिलिय भौमितिक आकृतीय

त्रिकोण असे म्हणतात.



3 शिरोविंदू:

**A, B, आणि C**

3 बाजू:


$\overline{AB}$ ,  $\overline{BC}$ , आणि  $\overline{CA}$

3 कोन :

$\angle A$ ,  $\angle B$ , आणि  $\angle C$

अध्ययन कृती – 28

6.6 खाली टिळेल्या त्रिकोणांच्या प्रत्येक बाजूंची लांबी मोजपटीच्या सहार्याने मोजून खालील तवत्यात नोंद करा.




a.		b.		c.		d.	
e.		f.		g.		h.	

\*कोणत्या त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी समान आहे?:



\*कोणत्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी समान आहे?:

\* कोणत्या त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी असमान आहे?:

:



## अध्ययन कृती – 29



**त्रिकोण (i) च्या कोनांची मापे**

$\angle A =$	$\angle B =$	$\angle C =$
--------------	--------------	--------------

**त्रिकोण (ii) च्या कोनांची मापे**

$\angle P =$	$\angle Q =$	$\angle R =$
--------------	--------------	--------------

**त्रिकोण (iii) च्या कोनांची मापे**

$\angle M =$	$\angle N =$	$\angle L =$
--------------	--------------	--------------

\*कोणत्या त्रिकोणाच्या तीनही कोनाची मापे  $90^\circ$  पेक्षा कमी आहेत ? :

\*कोणत्या त्रिकोणाच्या एक कोनाचे माप  $90^\circ$ आहे?:

\*कोणत्या त्रिकोणाच्या एक कोनाचे माप  $90^\circ$  पेक्षा अधिक आहे?:

ज्या त्रिकोणाच्या तीनही कोनाची मापे  $90^\circ$  पेक्षा कमी असतात त्या त्रिकोणाला  
लघुकोन त्रिकोण म्हणतात.

ज्या त्रिकोणात एक कोनाचे माप  $90^\circ$  असते त्या  
त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात.

ज्या त्रिकोणात एक कोनाचे माप  $120^\circ$ पेक्षा अधिक असते  
त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण म्हणतात.

6.7 खालील आकृतीमधील शिरोबिंदू बाजू त कोन ओळखा.

क्र. सं.	आकृती	शिरोबिंदू	बाजू	कोन
1.				
2.				
3.				

खालील निकोणावे प्रकार ओळखून लिहा:


1)  $\Delta LMN$ मध्ये  $LM = 10.5$  सें.मी.  $MN = 10.5$  सें.मी.आणि  $LN = 8$  सें.मी. असेल तर ठा \_\_\_\_\_ निकोण.

2)  $\Delta ABC$ मध्ये  $\angle A = 40^\circ$ ,  $\angle B = 60^\circ$  आणि  $\angle C = 80^\circ$  असेल तर ठा \_\_\_\_\_ निकोण.


3)  $\Delta MNP$  मध्ये  $MN = 12.5$  सें.मी.,  $NP = 14$  सें.मी. आणि  $MP = 16$ , सें.मी. असेल तर ठा \_\_\_\_\_ निकोण.

4)  $\Delta PQR$  मध्ये  $\angle Q = 135^\circ$ असेल तर ठा \_\_\_\_\_ निकोण.

खालील त्रिकोणांना त्यांत्या प्रकारावरून नावे दा :




6.8 खालील वित्र पाहून त्रिकोणाचे प्रकार ओळखून लिहा.



अध्ययन कृती – 30

चौकोन



अगिता आणि कविता या मैत्रिणी आहेत, आपल्या शाळेत होणाऱ्या सरस्वती पूजेसाठी मिठाई दुकानातून मैसूरपाक, बर्फी, शेंगा चवकी, शंकरपाणी इत्यादि गोड पदार्थ घेवून येतात.

शाळेत शिक्षकांना हे सर्व गोड पदार्थ ठार्खवित्यानंतर, हे सर्व एकाच आकारामध्ये बनतेले आहेत का असे विचारतात.




त्यावेळी अगिता म्हणते, हो सर हे सर्व गोड पदार्थ वरून ठिसण्यास \_\_\_\_\_ आकारामध्ये आहेत.

चार बाजूंनी बंटिसर्त असलेली समतल आकृती म्हणजे चौकोन होय.


तुमच्या वर्गखोलीमध्ये असलेल्या चौकोनी वस्तूंची नावे लिहा.	1) 2) 3) 4) 5)
---	----------------------------

	<p>शिरोबिंदू : A, B, C, D. बाजू: <math>\overline{AB}</math>, <math>\overline{BC}</math>, <math>\overline{CD}</math>, <math>\overline{DA}</math>. कोन: <math>\angle A</math>, <math>\angle B</math>, <math>\angle C</math>, <math>\angle D</math>. कर्ण: AC आणि BD</p>
	<p>शिरोबिंदू _____ बाजू: _____ कोन: _____ कर्ण: _____</p>

6.9 खालील चौकोनामधील शिरोबिंदू, बाजू, कोन आणि कर्णाची नावे लिहा.

क्र. सं	चौकोन	शिरोबिंदू	बाजू	कोन	कर्ण
1.					
2.					
3.					

चौकोन  $WXYZ$  काळा व त्याच्या कर्णाची नावे लिहा.

बाजूच्या आकृतीत किती चौकोन आहेत?		= 
----------------------------------	--	---

अध्ययन कृती – 31

वर्तुळ

मुलांनो तुम्हाला माहीत असलेल्या चार वाढनांची नावे लिहा. त्या प्रत्येकाला किती चाके आहेत ते लिहा.


चाकांचा आकार हा कोणत्या आकाराशी मिळता जुळता आहे हे सांगू शकता काय?

वाढनाचे नाव	चाकांची संख्या



6.10 एक बांगडी द्या. त्यात्या सहाय्याने चित्र 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे कागदावर आकृती काढून कापून द्या. या प्रकारची गोलाकार आकृती म्हणजेच वर्तुळ ठोय.

वर्तुळाची वक्र रेषा दोन्याच्या सहाय्याने मोजा. मोजपट्टीत्या सहाय्याने त्या दोन्याची लांबी मोजत्यास ती ..... होते. यालाच वर्तुळाचा परिधि असे म्हणतात.




या वर्तुळाकार कागदाला चित्र 2 आणि 3 मध्ये दाखविल्या प्रमाणे दुमडा. नंतर घडी सोडल्यानंतर चित्र 4 प्रमाणे दिसेल. या घडीमुळे तयार झालेल्या रेषा एका मध्ये बिंदूत छेतात. या बिंदूलाच वर्तुळाचा मध्यबिंदू किंवा वर्तुळ केंद्र असे म्हणतात.

मोजपट्टी घेवून केंद्रबिंदू पासून परिघापर्यंतते अंतर मोजा. याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र बिंदू ते परिधि यामधील लांबी मोजा. प्रत्येक ठिकाणी ही लांबी \_\_\_\_\_ येते असे दिसून येईल. या लांबीला निज्या असे म्हणतात.

चित्र 4 मध्ये घडी घातलेल्या रेषा या केंद्र बिंदूतून गेल्याचे दिसून येईल. या दोन्ही रेषा मोजपट्टीत्या सहाय्याने मोजत्यास त्यांची लांबी \_\_\_\_\_ असल्याचे दिसून येईल. या रेषेलाच व्यास असे म्हणतात.

व्यासाची लांबी मोजत्यास ती त्रिजेव्या \_\_\_\_\_ असल्याचे दिसून येईल.

एका सिथर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूच्यामुळे तयार होणारी आवृत समतल आकृती म्हणजे वर्तुळ ठोय.



वित्र पाहून जोड्या गुरुत्वा		क्र. सं.	A	B	उत्तर
	1	वर्तुळ केंद्र	$\widehat{PN}$		
	2	त्रिज्या	O		
	3	व्यास	LM		
	4	कंस	PQ		
	5	ज्या(जिवा)	OQ		

भाग 1 पाठ्यपुस्तकातील पृष्ठ संख्या 88, 89, 92, 95, 96, 98, 99, 121, 122, आणि 125 मधील उदाहरणे तुमच्या वहीमध्ये सोडवा.  
तुमच्या शिक्षकांना दाखवा. (आवश्यकता भासल्यास शिक्षकांची किंवा तुमच्या वर्गमित्राची मदत घ्या.)

6.11 मी आणि माझे अध्ययन. (आता पर्यंत शिकतेल्या अभ्यासावर ख-अवलोकन करूया)

i) रिकाम्या जाणी योग्य शब्द भरा.

1) त्रिकोणामध्ये कोणत्याही एका कोनाचे माप  $120^\circ$  असल्यास तो \_\_\_\_\_ त्रिकोण असतो.

2) चौकोनाता \_\_\_\_\_ बाजू आणि \_\_\_\_\_ कोन असतात.

3) एका वर्तुळाला \_\_\_\_\_ त्रिज्या काढता येतात.

4) वर्तुळाचे सर्व व्यास हे परस्पर \_\_\_\_\_ असतात.

5) E अक्षामध्ये तयार होणाऱ्या काटकोनांची संख्या \_\_\_\_\_.

6) वर्तुळाची सर्वात मोठी ज्या किंवा जिवा \_\_\_\_\_ फी होय.

ii) खालील रेषा, रेषाखंड, कोन व किरण यांमध्ये वर्णकरण करा.


$\angle A$ ,	$\overrightarrow{RS}$ ,	$\overrightarrow{YZ}$ ,	$\overline{MN}$ ,	$\overrightarrow{OP}, \angle BCA,$	$\overrightarrow{AB},$	$\overline{XY},$
$\overleftarrow{KL}$ ,	$P\widehat{Q}R$ ,	$\angle LMN$ ,	$\overrightarrow{EF}$ ,	$\overrightarrow{PQ}, \hat{D},$	$\overrightarrow{GH},$	$\overline{UV},$
$\overrightarrow{AF}, \angle XYZ.$						

कोन	रेषाखंड	रेषा	किरण

iii) दिलेल्या चित्राला संबंधित खालील गोष्टींना नावे लिहा.

	PQRS चौकोनांमध्ये चार बाजू _____, _____, _____, आणि _____. चार कोन _____, _____, _____, आणि _____. दोन कर्ण _____ आणि _____
--	--


iv) दिलेल्या वर्तुळातील दाखविलेल्या भागांची नावे लिहा:



v) खालील दिलेली माहिती बरोबर की चूक ओळखा:

1. एका वर्तुळात फक्त दोनच व्यास काढता येतात.
2. चौकोन एक बंधिस्त आकृती नाही.
3. वर्तुळाच्या परिया परील कोणांची दोन बिंदुंजा जोडणारी रेषा व्यास होते.
4. एक त्रिकोण आकृती ही तीन कोणांची समतल आकृती आहे.
5. चौकोनामध्ये एकच कर्ण रचता येतो.

vi ) दिलेल्या विक्रीतील बिंदू क्रिरण, रेषा आणि रेषाखंड ओळखा व तिहा.



मूल्यमापन स्तर(माझे अध्ययन कसे झाले आहे? ✓ हे विनंद घालूया.)

शिकणे	स्तर -1	स्तर -2	स्तर -3	स्तर -4
रेषा, रेषाखंड, कोन, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ इत्यादी भूगीतीतील संकल्पनांचे सभोवतालच्या परिसरातील विविध वस्तूंच्या उदाहरणासह वर्णन करतात.	भूगीतीतील मूलभूत अंश, जसेबिंदु, रेषा, रेषाखंड, क्रिरण, कोन यांची नावे तिहू शकतात.	भूगीतीतील मूलभूत अंश, जसेबिंदु, रेषा, रेषाखंड, क्रिरण, कोन यांची नावे तिहू शकतात.	त्रिकोणाचे प्रकार ओळखून नावे तिहू शकतात.	त्रिकोणाचे प्रकार ओळखून नावे तिहू शकतात.
			कोन व बाजू वरून त्रिकोणाचे वर्णीकरण करू शकतात.	चौकोन, वर्तुळाचे भाग ओळखून नावे ठेणे. दैनंदिन जीवनातील आढळणाऱ्या संबंधित भौमितिक मूळ अंशांना ओळखून नावे तिहितात.

माझ्या अध्ययना विषयी शिक्षकांचा अभिप्राय:

ठिनांक :

शिक्षकांची संही


7) अध्ययन निष्पत्ती: समांतर रेषा, तंब रेषा व छेदिका ओळखतात.

### अध्ययन कृती -32


7.1 समांतर रेषेचा अर्थ आणि व्याख्या समजावून घेऊन प्रश्नांची उत्ते लिहा.

समांतर रेषा: "जर एका पातळीतील ढोन किंवा ढोनपेक्षा जारत सरळ रेषामधील अंतर समान असून ढोन्ही बाजूला कितीही वाढविल्या तरी त्या रेषा एकमेकीना जुळत नाहीत, त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात.

उदा: मोजपटीच्या समोरील कडा, पोर्टकार्डच्या समोरील कडा, धावपटी, ऐलवेट्रॉक इत्यांती.



खाली दिलेल्या समांतर रेषांच्या आकृत्या ओळखा.



7.2 खाली एक सोडविलेले नमुना उदा. आहे, हे समजावून घेऊन याहिलेली उदा. सोडविण्याचा प्रयत्न करा.


1.		या वित्रात AB ला CD समांतर रेषा आहे. हे सांकेतिक विन्हाने खालील प्रमाणे लिहितात. $AB \parallel CD$
2.		या वित्रात समांतर रेषा _____ आणि _____ हे सांकेतिक विन्हाने लिहिते तर. _____    _____
3.		या वित्रात समांतर रेषा _____ आणि _____ वित्रामध्ये I) $PQ \parallel$ _____ II) $PQ \parallel$ _____ III) $RS \parallel$ _____ एकप्रितपणे _____    $RS \parallel$ _____
4.		या वित्रात समांतर रेषा म्हणजे _____ आणि _____ हे सांकेतिक विन्हाने लिहिते तर. _____    _____

### अध्ययन कृती – 33


7.3 लंबरेषा: "जर दोन रेषा एकमेहिना छेदत्यानंतर निर्माण होणारा कोन काटकोन असेल, तर त्या रेषांना लंब रेषा असे म्हणतात"

लंब रेषांचे संकेतिक चिन्ह आहे.


खालील चित्रात दाखविल्या प्रमाणे, एक आयताकृती कागद घेवून मधोमध उभी घडीघाला.



चित्रात दाखविल्या प्रमाणे आडवी घडीघाला.



आता कागद उघडा. या घड्यामुळे निर्माण होणाऱ्या  
दोन रेषा परस्पर लंब असतात याचे निरीक्षण करा.




- खालील कोणत्या अक्षरांमध्ये लंबरेषा आढळतात ओळखून वर्तुलकार करा.

**A B C D E F G H I  
J K L M N O P Q R  
S T U V W X Y Z**

7.4 खाली ठिलेल्या नमुना उदाहरणप्रमाणे लंब रेषा सांकेतिक घेऊने लिहा.


1		या चित्रामध्ये $MN$ रेषा $AB$ ला $M$ मधून लंब रेषा होते हे सांकेतिक स्वरूपात खालीलप्रमाणे लिहितात $MN \perp AB$
2		या चित्रामध्ये —रेषा —ला $O$ मधून लंब रेषा होते हे सांकेतिक स्वरूपात खालीलप्रमाणे लिहितात $\underline{\quad} \perp \underline{\quad}$
3		या चित्रामध्ये । रेषा . ला $M$ मधून लंब रेषा होते हे सांकेतिक स्वरूपात खालीलप्रमाणे लिहितात $\underline{\quad} \perp \underline{\quad}$

खाली ठिलेल्या चित्रामधून लंबरेषा ओळखून सांकेतिक स्वरूपात लिहा



अध्ययन कृती - 34


7.5 छेदिका:"जर तोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा एका समान बिंदुतून जात असतील, तर त्यांना छेदिका असे म्हणतात."



वरील चित्र पाहून खालील रिकाम्या जागा भरा

- 1) वित्र -1 मध्ये सर्व रेषा -----बिंदुतून जातात.
- 2) वित्र-2 मध्ये रेषा एकाच -----बिंदुतून जातात.
- 3) वित्र-3 मध्ये रेषा एकाच -----बिंदुतून जातात.

खाली ठिलेल्या रेषा या समांतर रेषा, लंब रेषा आणि छेदिका प्रकारात तिळा.



7.6 समांतर रेषा, लंब रेषा आणि छेदिका यांची कट्टवी आकृती काढा. (मोजपटी व पेनिसलता उपयोग करा)


समांतर रेषा

लंब रेषा

छेदिका

अध्ययन कृती - 35

7.7 खालील आकृती पाहून दिलेल्या प्रश्नांची उतरे लिहा:




- 1) रेषा FQ आणि YG रेषा या -----रेषा आहेत.
- 2) रेषा DZ आणि YG रेषा या -----रेषा आहेत.
- 3) रेषा DZ आणि FQ रेषा या -----रेषा आहेत.
- 4) रेषा YG आणि HT रेषा या-----रेषा आहेत.
- 5) रेषा MW आणि HTरेषा या -----रेषा आहेत.
  
- 6) रेषा MW आणि रेषा PQ या -----रेषा आहेत.
- 7) रेषा CN आणि रेषा DZया -----रेषा आहेत.
  
- 8) रेषा FQ आणि रेषा CN या -----रेषा आहेत.
- 9) रेषा YG आणि रेषा MW या -----रेषा आहेत.
  
- 10) रेषा FQ, MW आणि रेषा YG या-----रेषा आहेत.


**भाग-1** पाठ्यपुस्तकांमध्ये पान संख्या 118 वरील उदाहरणे वडीमध्ये सोडवून शिक्षकांना दाखवा.(आवश्यक असेल तर तुमच्या शिक्षकांची किंवा वर्गमित्राची मदत घ्या)

7.8. मी आणि माझे अध्ययन. (आता पर्यंत शिकलेल्या अभ्यासावर रघ-अवलोकन करूया)


1. खालील समांतर रेषा ओळखून ✓ खूण करा.



2. खालील लंब रेषा ओळखून✓ खूण करा.



3. खालील छेदिका ओळखून✓ खूण करा.



मूल्यमापन स्तर(माझे अध्ययन कसे झाले आहे?✓ हे विनंह घालूया.)

अध्ययन निष्पत्ती	स्तर -1	स्तर -2	स्तर -3	स्तर -4
समांतर रेषा लंब रेषा छेदिका ओळखतात.	समांतर रेषा लंब रेषा छेदिका यामधील फट्टा समांतर रेषा ओळखतात.	समांतर रेषा लंब रेषा छेदिका यामधील समांतर रेषा आणि लंब रेषा दोन्ही ओळखतात.	समांतर रेषा लंब रेषा छेदिका ओळखून नावे लिहितात.	समांतर रेषा व लंब रेषा सांकेतिक विनंहाने दर्शवितात. तसेच आपल्या दैनंदिन जीवनात सभोवताती आढळून येणाऱ्या सर्व रेषा व छेदिका ओळखतात.

माझ्या अभ्यासाविषयी शिक्षकांचा अभिप्राय


दिनांक :

शिक्षकांची शही

8) अध्ययन निष्पत्ती: कोनाच्या मापावरून कोनांचे वर्गीकरण करतात.  $45^\circ$ ,  $90^\circ$  व  $180^\circ$  कोनांच्या संदर्भाने दिलेल्या कोनाचे अंदाजे माप सांगतात आणि दिलेला कोन मोजतात.


### अध्ययन कृती - 36

8.1 खालील ठिलेल्या आकृत्यांचे कोन, कोनमापकावा उपयोग करून लिहा.



अध्ययन कृती - 37

8.2 खालील डिलेत्या आकृत्यांचे कोन, कोनमापकाता उपयोग करून कोनांचे माप आयताकृती बँकसमध्ये लिहा.



वरील पित्रांत्या सहारयाने खालील उतरे तिणा.

- 1)  $90^\circ$ पेक्षा कमी असलेल्या आकृत्या -----, -----
- 2)  $90^\circ$  ता समान असलेल्या आकृत्या -----, -----
- 3)  $90^\circ$ पेक्षा जास्त असलेल्या आकृत्या -----, -----
- 4)  $180^\circ$ ता जवळ असणाऱ्या आकृत्या -----, -----

वरील टिळेल्या उत्तरानुसार आता आम्ही कोनांचे प्रकार खालीलप्रमाणे वर्णीकरण करू शकतो.

<p><math>0^\circ</math>पेक्षाजास्त <math>90^\circ</math> पेक्षा कमी असलेला कोन म्हणजे लघुकोन होय. <math>ABC=45^\circ</math></p>	
<p><math>90^\circ</math> च्या कोनाला फाटकोन म्हणतात. <math>PQR=90^\circ</math></p>	
<p><math>90^\circ</math>पेक्षा जास्त व <math>180^\circ</math>पेक्षा कमी असलेल्या सर्व कोनांना विशाल कोन असे म्हणतात. <math>XYZ=130^\circ</math></p>	
<p><math>180^\circ</math> च्या कोनाला सरळकोन म्हणतात. <math>AOB=180^\circ</math></p>	

अध्ययन कृती - 38

8.3 खालील दिलेल्या कोनांचे त्यांच्या मापनानुसार लघुकोन, काटकोन, विशालकोन आणि सरळकोन प्रकारात वर्गीकरण करा.

$128^0$

$39^0$

$142^0$

$155^0$

$180^0$

$90^0$

$53^0$

$179^0$

$137^0$

$89^0$

$10^0$

$105^0$





लघुकोन

काटकोन


विशालकोन

सरळकोन


8.4 डिलोत्या कोनाचे प्रकार कोणकोणत्या गटाला जुळतात त्यांत्या जोड्या जुळवा.:

गट -1	गट -2	गट -3	गट -4
मी लघुकोन	मी काटकोन	मी विशालकोन	मी सरळकोन
			
अखिल			
			
Jonti	Samir	Akshay	Santosh
			
Jyoti	Mohan	Akhil	Meri

8.5 खाली टिळेल्या चित्रातील कोनांच्या मापानुसार लघुकोन, काटकोन, विशालकोन व सरळकोन प्रकारात वर्गीकरण करा.







8.6 आकृती पाहून कोनाचे माप व कोनाचे प्रकार लिहा.






कोन	कोनाचे माप	कोनाचा प्रकार
$\angle AOC$		
$\angle COB$		
$\angle BOD$		
$\angle DOE$		
$\angle AOE$		
$\angle AOB$		

अध्ययन कृती - 39

8.7 खालील डिलेत्या प्रत्येक घड्याळातील वेळेनुसार दोन काट्यामधील तयार होणारा कोनाचा प्रकार लिहा.



खालील डिलेत्या प्रत्येक घड्याळातील वेळेनुसार दोन काट्यामधील कोन रचून तयार होणारा कोनाचा प्रकार लिहा.



1:20

7:40

9:15

- योन्या पर्याय निवड.

i)घड्याळामध्ये सहा वाजले असता तयार होणारा कोन प्रकार

- लघुकोन
- काटकोन
- सरळकोन
- विशालकोन

ii)एका सरळकोनामधील "काटकोन" ची संख्या

- 2
- 3
- 4
- 5


iii.जर दोन कोनांचे माप सरळकोन होत असेल व एक कोन विशालकोन असेल, तर दुसरा कोन

- काटकोन
- विशालकोन
- सरळकोन
- लघुकोन

**भाग-1** पाठ्यपुस्तकातील पानक्रमांक 108, 112, 114, 115, 116 आणि 117 वर असलेले उदाहरणे वर्णीमध्ये सोडवा व शिक्षकांना दाखवा.(आवश्यक असेल तर तुमच्या वर्गमित्राची किंवा शिक्षकांची मठत द्या.)

8.8 मी आणि माझे अध्ययन. (आता पर्यंत शिकतेल्या अळ्यासावर स्व-अवलोकन करूया)

1) खालील वित्रात दाखविलेल्या कोनमापकातील कोनाचे माप ओळखा:



2) खाली लटिलेल्या कोनामधील लघुकोन, काटकोन, विशालकोन व सरळकोन यामध्ये वर्गीकरण करा.

$34^\circ$	$45^\circ$	$21^\circ$	$90^\circ$	$108^\circ$	$68^\circ$	$110^\circ$	$47^\circ$	$180^\circ$	$72^\circ$	$56^\circ$	$94^\circ$
$111^\circ$	$72^\circ$	$55^\circ$									

लघुकोन	काटकोन	विशालकोन	सरळकोन

3) जोड्याजुळा.

क्र.सं.	अ पट्टी	ब पट्टी
1	सरळकोन	$90^\circ$ असलेला कोन
2	काटकोन	$180^\circ$ असलेला कोन
3	लघुकोन	$90^\circ$ पेक्षामोठा $180^\circ$ पेक्षालहान
4	विशालकोन	$90^\circ$ पेक्षालहान

मूल्यमापन रत्नमाझे अध्ययन कसे झाले आहे? ✓ हे चिन्ह घालूया.)

फलितांशरत्र	रत्र-1	रत्र-2	रत्र-3	रत्र-4
कोनाच्या मापावरून कोनांचे वर्गीकरण करतात. $45^\circ, 90^\circ$ व $180^\circ$ कोनांचे अंदाजे माप सांगतात आणि डिलेला कोन मोजतात.	मापनानुसार लघुकोन, काटकोन, विशालकोन व सरळकोन यांचे वर्गीकरण करून नावे लिहितो.	मापनानुसार लघुकोन, काटकोन, विशालकोन व सरळकोन यांचे वर्गीकरण करून नावे लिहितो.	मापनानुसार लघुकोन, काटकोन, विशालकोन व सरळकोन यांचा उल्लेख करून अंदाज करू शकतो.	वास्तविक जीवनात उद्भवलेल्या संदर्भात लघुकोन, काटकोन, विशालकोन व सरळकोन ओळखतो.

माझ्या अभ्यासाविषयी शिक्षकांचा अभिप्राय




टिनांक :

शिक्षकांची सही

9) अध्ययन निष्पत्ती: एक किंवा त्यापेक्षा जास्त रेषीय सममिती रेषा (अक्ष) असलेल्या टिमितीय सममिती आकृत्या ओळखतात, टिमितीय आकृत्यांना सममिती रेषा(अक्ष) काढतात.

### अध्ययन कृती - 40

राहिलेले अर्द्धे वित्र रेखाटा:



रिटा: रडत, रामू मी तयार केलेले फुल पांखरुं माझ्या भावाने फाडले.

रामू: एवढेच, मी हे पुण्ठा तयार करेन.

शामू: ते कसे?

शामू: फार सोपं आहे. फाडलेल्या फुलपांखराचे भाग हे सारखेच असतात.

शामू: ते कसे?

शामू: चित्रातील मद्दय रेषा चित्राला दोन समान भागात विभागते. या रेषेला सममिती रेषा(अक्ष) म्हणतात.

शामू: हे पूर्ण फुलपांखराचे चित्र किती सुंदर झाले आहे.


रिटा: धन्यवाद रामू मी आता हे फुलपांखरु फाडणार नाही.



आम्हाला नित्य जीवनात कला, वास्तुशिल्प, वस्त्ररचना, तंत्रज्ञान, या सर्वमद्द्ये भूमितीचे विवरण दिय़ालू येते. शंगोळीमध्ये सममिती आढळून येते.


"जर एक रेषा एका चित्राला दोन सामान (एकरूप) भागात विभागत असेल तर, त्या रेषेला सममिती रेषा(अक्ष) म्हणतात. "

परिसरात आढळून येणाऱ्या समस्येती आकृत्या:




- तुटकेरेषा वित्रांना समान भागात विभागात आणे का? \_\_\_\_\_
- असेल तर त्या तुटकेरेषेला काय म्हणतात? \_\_\_\_\_

9.1 खाली दिलेल्या वित्रांना समस्येता रेषा(अक्ष) काढा.



अध्ययन कृती - 41


9.2 वर्णीकरण करा.



सममिती विक्र	असममित विक्र



अध्ययन कृती - 42

9.3 खालील वित्राना समस्येतील शब्द काढा.



9.4 खालील अक्षरे व शब्द ओळखून पूर्ण करू शकता का ?

(a) <b>BOOK</b>	(b) <b>WINE</b>
<b>BOOK</b>	<b>WINE</b>
<b>DEBT</b>	<b>WIVE</b>
<b>BOOK</b>	<b>CHEER</b>
<b>CODE</b>	<b>CHIN</b>








**अध्ययन कृती – 43**

9.5 ठिलोल्या नमुन्याप्रमाणे खालील तका पूर्ण करा.


क्र.सं	नाव	दित्र	समग्रिती रेषांची(अक्षांची) संख्या
1	चौरस		4
2	वर्तुळ		
3			
4	हिंग		
5			
6	पंचबहुजाकृती		
7	विषमभुज त्रिकोण		
8			

अध्ययन कृती - 44


9.6 या आकृत्या पूर्ण करा:



9.7 काढलेले सममिती अक्ष(रेषा) बरोबर आहेत का? (होय/नाही), नसेल तर तुम्ही योन्य सममिती अक्ष(रेषा) रचा.



खालील इंग्रजी अक्षरे द्यानात ठेऊन, प्र० नांची उतरे लिहा.



एक सममिती रेषा असणारी अक्षरे :


दोन सममिती रेषा असणारी अक्षरे:

दोनपेक्षा जारत सममिती रेषा असणारी अक्षरे:

सममिती रेषा नसणारी अक्षरे:

अध्ययन कृती – 45

9.8 आलेख कागदावरील डिलेत्या नमुण्याप्रमाणे तुटक रेषेता अनुसरून आरश्यातील प्रतिबिंब तयार होईल अशी तुमव्या मनाप्रमाणे रचना दारखवा.






**अध्ययन कृती - 46**

9.9 खालील चौरसा असलेल्या कागदावर, तुमच्या मनाप्रमाणे चौरसांना रंग देऊन समगिती आकृतीत रूपांतर करून, खाली ठिलेल्या उदाहरणाप्रमाणे

समगिती आकृत्या रचून, त्या आकृत्यांना समगिती रेषा(अक्ष) काढा.


**नमुनाउदा**





अध्ययन कृती - 47

9.10 खालील प्रश्नांची उत्तरे ठिठा.


- 1) खाली ठिलेल्या चित्रांना एक सममिती रेषा(अक्ष) रचा.



- 2) ठिलेल्या चित्राला आरश्यातील योन्या प्रतिबिंब शोधा व वर्तुळाकित करा:




- 3) सममित चित्रे पूर्ण करा:




भाग-2 पाठ्य पुस्तकांमधील पृष्ठसंख्या 144, 145, 148, 149, 150, 153 आणि 154 वर असलेली उदा. वहीमध्ये सोडवून शिक्षकांना दाखवा. (आवश्यकता भासल्यास शिक्षक किंवा वर्गमित्राची मठत घ्या.

9.11 मी आणि माझे आध्ययन. (आता पर्यंत शिकलेल्या अभ्यासावर स्व-अवलोकन करूया)


1. समग्रिती आकृत्यांना ✓ खुण करा:



2. खालील आकृत्यांना समग्रिती रेषा(अक्ष) काढा:




3. खालील आकृत्या पूर्ण करा:



मूल्यांकन रतर(माझे अध्ययन करो जाते आणे?✓ हे विनंद घालूया.)

अध्ययन निष्पत्ती	रतर -1	रतर -2	रतर -3	रतर -4
एक किंवा त्यापेक्षा जास्त समसिती रेषा असलेल्या द्विमितीय समसिती आकृत्या ओळखतात, द्विमितीय आकृत्यांना समसिती रेषा काढतात.	आजू बाजूच्या परिसरा मधील समसिती आकृत्यां ओळखता येतात.	समसिती व असमसिती आकृत्यांचे वर्णकरण करतात.	समसिती अक्षरांना समसिती अक्ष रचतात.	रवत: समसिती आकृत्या रचतात.

माझ्या अभ्यासाविषयी शिक्षकांचा अभिप्राय




ठिनांक:

शिक्षकांची संही


10) अध्ययन निष्पत्ती: आजूबाजूच्या परिसरात आढळणाऱ्या आयताकार आकृत्यांची परिमीती आणि क्षेत्रफल काढतात .

### अध्ययन कृती - 48

आवृत आकृतीच्या सीमारेषेच्या एकूण मार्गाच्या अंतरास परिमिती असे म्हणतात.





एक मुँगी टेबलाच्या वरच्या पृष्ठभागाच्या कडाभोवती फिरुन परत ती पहिल्या जागी येऊन पोहचते.  
असे असेल तर मुँगीने गेलेले एकूण अंतर हे टेबलाच्या सर्व कडांच्या एकूण अंतराइतके होते.  
टेबलाच्या सर्व कडांवे एकूण अंतर \_\_\_\_\_ आहे.



या भाजीपाल्याच्या बागेला तारेचे कुंपण घातण्यासाठी किती लांबीची तार पाहिजे?  
\_\_\_\_\_ मीटर

10.1 खाली ठिलेल्या शेतीची परिमिती मोजा.






परिमिती = \_\_\_\_\_ मीटर



परिमिती = \_\_\_\_\_ मीटर

**अध्ययन कृती - 49**


10.2 खालील आकृत्यांची परिमिती ओळखा.

क्र.सं.	वित्र	परिमिती
1		
3		
4		


10.3 खालील आकृत्यांची परिमिती काढा.

		
परिमिती= _____ cm	परिमिती= _____ cm	परिमिती= _____ cm


10.4 वर्गांमध्ये असलेल्या टेपव्या सहारयाने खाली दिलेल्या वर्षतूऱ्या वरील पृष्ठ आगांत्या कडांत्या तांबीचे मोजमाप लिहू शकता का?




10.5 खालील कोणत्या आकृतीची परिमिती 30cm आहे, ✓ करा.



10.6 दिलेल्या परिमितीनुसार आकृतीच्या गाठिलेल्या बाजुंत्या मापाशी जोड्या जुळवा.




### आयताची परिमिती



10.7 सूक्ष्माचा उपयोग करून खालील आकृत्यांची परिमिती काढा.

क्र. सं	आकृत्या	परिमिती
1	 10cm  4cm	
2	 6cm  4cm	
3	 8 cm  3 cm	
4	 18 cm  18 cm	

### चौरसाची परिमिती



बाजूत्या चौरसानुसार उत्तरे टिण्ठा:

1. चौरसाला -----बाजु असतात.
2. चौरसात्या सर्व बाजु समान असतात का? -----
3. चौरसाची परिमिती=-----+-----+-----+




चौरसाची परिमिती= $4 \times$  बाजु

$$\text{चौरसाची परिमिती} = 4 \times a$$

10.8 सूत्राचा उपयोग कळन खालील चौरसाची परिमिती काढा.


क्र.सं.	चौरस	परिमिती
1	 8 cm	
	 15 cm	
3	 5 cm	

10.9 एकच परिमितीच्या भिन्न आकृत्या आलेख पानावर काढन रऱ्या भरा.



### अध्ययन कृती - 50

10.10 आलेख पानांवर काढलेल्या आकृत्या मधील चौरसांची संख्या लिहा.



आकृतीमधील चौरसांची संख्या	a	b	c	d	e	f	g	h

आकृतीने व्यापलेल्या जागेला क्षेत्रफल म्हणतात. येथे चौरस एकक क्षेत्रफलाचे एकक आहे. आलेख वढीवर प्रत्येक चौरसाची बाजु एक सें.मी. असल्यामुळे प्रति चौरसाचे क्षेत्रफल एक चौरस सें.मी. म्हणून लिहितात.

1cm बाजु असलेल्या चौरसाचे क्षेत्रफल = 1 चौरस सेंटीमीटर किंवा  $1\text{cm}^2$  असे लिहितात.

1m बाजु असलेल्या चौरसाचे क्षेत्रफल = 1 चौरस मीटर किंवा  $1\text{m}^2$  असे लिहितात.


1km बाजु असलेल्या चौरसाचे क्षेत्रफल = 1 चौरस ----- किंवा ----- असे लिहितात.

10.11 खाली डिलेल्या आयतांचे क्षेत्रफल ओळखा.

आयत	क्षेत्रफल ( $\text{cm}^2$ )	आयत	क्षेत्रफल ( $\text{cm}^2$ )

10.12 खाली डिलेल्या आयतांच्या बाजु चौरसाने दाखविलेल्या आहेत. हे चौरस मोजून आयताचे क्षेत्रफल काढा.

आयत	तांबी (cm)	रुंदी (cm)	क्षेत्रफल ( $\text{cm}^2$ )	तांबी व रुंदीचा संबंध



आयताचे क्षेत्रफळ = लांबीवरील चौरसांची संख्या  $\times$  ऊऱीवरील चौरसांची संख्या


किंवा

आयताचे क्षेत्रफळ=लांबी  $\times$  ऊऱी

### अध्ययन कृती - 51

10.13 खाली ठिलेल्या आयतांचे क्षेत्रफळ ओळखा.




आयत	आयताचे क्षेत्रफळ = लांबी $\times$ ऊऱी (cm <sup>2</sup> )	आयत	आयताचे क्षेत्रफळ= लांबी $\times$ ऊऱी (cm <sup>2</sup> )
	3 सेमी. 2 सेमी.		5 सेमी. 2 सेमी.
	3 सेमी. 4 सेमी.		5 सेमी. 5 सेमी.



चौरसाच्या सर्व बाजु समान असल्यामुळे

चौरसाचे क्षेत्रफल = बाजु x बाजु

10.14 खालील चौरसाचे क्षेत्रफल लिहा.

चौरस	क्षेत्रफल = बाजु x बाजु ( $\text{cm}^2$ )	चौरस	क्षेत्रफल = बाजु x बाजु ( $\text{cm}^2$ )
			
			

10.15 योव्या सूत्राचा उपयोग करून खालील आकृतीचे क्षेत्रफल ओळखा.

1)

9cm

2)

6m

3cm

4m

$$\text{क्षेत्रफल} = \boxed{\quad} \text{ cm}^2$$

$$\text{क्षेत्रफल} = \boxed{\quad} \text{ m}^2$$

3)

7cm

4)

10m

7cm

4m

$$\text{क्षेत्रफल} = \boxed{\quad} \text{ cm}^2$$

$$\text{क्षेत्रफल} = \boxed{\quad} \text{ m}^2$$

5)

8m

6)

3cm

7m

3cm

3cm


$$\text{क्षेत्रफल} = \boxed{\quad} \text{ cm}^2$$

$$\text{क्षेत्रफल} = \boxed{\quad} \text{ m}^2$$

$$\text{क्षेत्रफल} = \boxed{\quad} \text{ m}^2$$

$$\text{क्षेत्रफल} = \boxed{\quad} \text{ cm}^2$$

10.16 खालील आकृतीचे एकूण क्षेत्रफल तसेच रंगवलेल्या भागांचे क्षेत्रफल ओळखा.



एकूण भागाचे क्षेत्रफल:

एकूण भागाचे क्षेत्रफल:


रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफल:


रंगवलेल्या भागाचे क्षेत्रफल:

10.17 खालील तक्का पूर्ण करा.


क्र.सं.	लांबी	रुदी	क्षेत्रफल		क्र.सं.	बाजु(वौरस)	क्षेत्रफल
1	8 cm	4cm			1	4 cm	
2	3 m	5 m			2		100 $\text{cm}^2$
3		6 cm	24 $\text{cm}^2$		3	8 cm	
4	7 m		42 $\text{cm}^2$		4		81 $\text{cm}^2$
5	9 cm	8 cm			5	12 m	

10.18 खालील आकृतीची परिमिती व क्षेत्रफल ओळखा.






10.19 खालील अपूर्ण आयत पूर्ण करून, परिमिती व क्षेत्रफल ओळखा.



आकृती	a	b	c	d	e	f
परिमिती						
क्षेत्रफल						

- चौरसाचे क्षेत्रफळ दिले असता परिभिती काढा.


 36 चौरस cm	बाजुर्ची लांबी = _____ चौरसाची परिभिती= _____
 100 चौरस cm	बाजुर्ची लांबी = _____ चौरसाची परिभिती= _____

### अध्ययन कृती - 52

10.20 अंगियमित आकृत्या ठिल्या असता, त्यांचे क्षेत्रफळ आलेख कागदावर कशा प्रकारे काढावे हे दिलेले आहे.


क्षेत्रफळ मोजण्याच्या पारवन्या:

- 1) एक पूर्ण चौरसाचे क्षेत्रफळ एक चौरस होते.
- 2) आकृतीमधील अद्यपिक्हा कनी जागा व्यापलेले चौरस मोडून घेणे.
- 3) आकृतीमधील अद्यपिक्हा जास्त जागा व्यापलेले चौरस पूर्ण चौरस घरणे. सें.मी.
- 4) आकृतीने व्यापलेलाचा अद्यपिक्हा चौरसांची संख्या मोजणे



व्यापलेली जागा	पूर्ण चौरसांची संख्या	अर्ध चौरसांची संख्या	अद्यपिक्हा जास्त व्यापलेले चौरस	अद्यपिक्हा कनी व्यापलेले चौरस	क्षेत्रफळ
संख्या	62	2	15	13	78 चौ. सें.मी.
क्षेत्रफळ चौ. सें.मी.	62	1	15	0	

10.21 खाली टिळेल्या अनियमित आकृत्यांचे क्षेत्रफल ओळखा कोणत्या आकृतीचे क्षेत्रफल जास्त आहे?



आकृती	पूर्ण चौरसांची संख्या	अध्यापिका जास्त जागा व्यापलेले चौरस संख्या	अध्यापिका कमी जागा व्यापलेले चौरस संख्या	क्षेत्रफल (चौ. मी.)	कोणत्या आकृतीचे क्षेत्रफल जास्त आहे?
A					
B					

10.22 व्यवहारिक उदाहरणे:

- 1) एका आयतकार बागेची लांबी 175 मी. व ऊऱ्यांची 125 मी आहे. बागेभोवती तारेचे कुपण घालण्यासाठी किती खर्च लागेल?  
(1 मी. तारेची किंमत 20 रुपये)


- 2) रिकू 75 मीटर बाजु असलेल्या चौरसाकृती बागेभोवती फिरते व टिकू 60 मिटर लांबी व 45 मीटर ऊऱ्यांची असलेल्या आयताकार बागे भोवती फेरी मारते. कोणी अंतर कमी कापलेले आहे?

3) जर एका आयताकार मैदानाची रुंदी 12 मी. व लांबी 9 मी. आहे. मैदाना वरील जिमखान्याची रुंदी 2 मी. व लांबी 3 मी. आहे, तर मैदानाचे क्षेत्रफल जिमखान्याचे क्षेत्रफल पेक्षा किती जास्त आहे?


**भाग-2 पाठ्यपुस्तकातील पृष्ठ संख्या 86, 87, 88, 91, 94व 95 वरील उदाहरणे व हीमध्ये सोडवा व शिक्षकांना दाखवा  
(आवश्यकता असेल तर वर्गमित्राची किंवा शिक्षकांची मदत घ्या)**

10.23 मी आणि माझे अद्ययन. (आता पर्यंत शिकलेल्या अभ्यासावर रुव-अवलोकन करूया)

i. खाली ठिलेल्या आकृत्यांची परिमिती ओळखा.



ii. खाली ठिलेल्या आकृतीचे क्षेत्रफल ओळखा.



iii) बाजूचे माप 20मी असलेल्या चौरसाची परिमिती -----

iv) लांबी 8 cm व रुंदी 6 cm असलेल्या आयताची परिमिती-----

मूल्यमापन स्तर (माझे अध्ययन करो ज्ञाते आहे? ✓ हे विनंद घालूया.)

अध्ययन निष्पत्ती	स्तर-1	स्तर-2	स्तर-3	स्तर-4
आजबाजूत्या परिसरात आढळणाऱ्या आयताकार आकृत्यांची परिमीती आणि क्षेत्रफल काढतात	अनौपचारिकपणे कौणत्याही आकृत्यांचे क्षेत्रफल व परिमिती ओळखता येते	औपचारिकपणे आरात आणि चौरसाची परिमिती व क्षेत्रफल ओळखता येते.	परिमिती आणि क्षेत्रफल संबंधित लेखी उदाहरणे सोडविता येतात.	परिमिती व क्षेत्रफल यांचा नित्य जीवनातील कौशल्यामध्ये उपयोग करता येतो.


माझ्या अध्ययना विषयी शिक्षकांचा अभिप्राय:

दिनांक:


शिक्षकाची संही

11) अध्ययन निष्पत्ती: संग्रहित माहितीचे विश्लेषण करून वित्रालेख काढतात तसेच स्तंभालेखाचे विश्लेषण करतात.

अध्ययन कृती - 53



11.1 विंटू आपल्या बागेतून भाजीपाला घेऊन येतो. आणलेल्या भाज्यांची संख्या लिहा.



1. विंटूने संग्रहित केलेला सर्वात कमी असलेला भाजीपाला -----
2. विंटूने संग्रहित केलेला सर्वात जारत असलेला भाजीपाला -----
3. विंटूने संग्रहित केलेल्या एकूण भाजीपाल्याची संख्या:

11.2 एका 'ब' वर्गातील विद्यार्थ्यांनी एका महिन्यातील हवामान वित्रालेख रूपात दाखविले आहे.

ऊन								
मंज								
द्विरङ्गीर पाझस								
दग								
जोरदार पाझस								

- \*झिरडीर पाऊस पडणाऱ्या दिवसांची संख्या -----
- \*ढगाळ वातावरण असलेल्या दिवसांची संख्या -----
- \*मंजू पडणाऱ्या दिवसांची संख्या -----
- \*जोरदार पाऊस पडणाऱ्या दिवसांची संख्या -----
- \*कोणते हवामान जास्त दिवस आहे -----
- \*कोणते हवामान कमी दिवस आहे -----
- \*तुला आवडणारे हवामान -----

11.3 मनोजव्या घरातील कीटक शोधून त्यांची संबंधित माहिती जाणून घेऊ.

<b>फुलपांखरस</b>	● ● ● ● ● ●
टोकरे	● ● ●
टोळ	● ● ● ●
मुऱ्या	● ● ● ● ●
मधमाझी	● ● ● ●
पाचू किडा	● ●

● = 2 कीटक

- \*मनोजने संबंधित केलेल्या किटकांची संख्या -----
- \*मनोजने संबंधित केलेल्या पाव किटकांची संख्या -----
- \*मनोजने संबंधित केलेल्या मधमाझ्याची संख्या -----
- \*मनोजने जास्त संबंधित केलेल्या किटकांची संख्या -----

11.4 एका गावामधील पाळत असलेल्या पाळीव प्राण्यांची याढी वित्रलेखा मध्ये ठारवलेली आहे.

हे समजून घेऊन ऊतें तिथा.

<b>मेंढा</b>	■ ■ ■ ■ ■ ■ ■
<b>कुत्रा</b>	■ ■ ■ ■
<b>मांजर</b>	■ ■ ■ ■ ■ ■
<b>ससा</b>	■ ■ ■
<b>शेळी</b>	■ ■ ■ ■ ■

■ = 4 पाळीव प्राणी

- कोणता प्राणी जास्त लोकांनी पाळलेत -----
- कोणता प्राणी कमी लोकांनी पाळलेत -----
- किती मांजरे पाळलेत -----
- किती कुत्रेपाळलेत -----
- सशापेक्षा किती जास्त कुत्रे पाळलेत -----

11.5 एका शाळेतील शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती खालीलप्रमाणे संबंधित केलेली आहे.

वालत येणारे	
कारने येणारे	
सायकलवरू येणारे	
बसमधून येणारे	

= 5 मुले

- शाळेला वालत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या-----
- शाळेला कारने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या-----
- शाळेला सायकल वरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या-----
- शाळेला बसने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या-----
- शाळेला वालत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या-----
- जारत विद्यार्थी कशातून येतात-----

11.6 खाली तक्त्यामध्ये वर्गातील मुलांच्या आवडणाऱ्या खेळाची माहिती संबंधित केलेली आहे. संगठीत माहितीचा चित्रालेख काढा.


क्रिकेट	फुटबॉल	लगोरी	कब्बडी	हॉकीबॉल	शटल
6	10	18	12	2	8

## =२ विद्यार्थी

क्रिकेट	
फुटबॉल	
लगोरी	
कब्बडी	
हॉकीबॉल	
शटल	

### अध्ययन कृती - 54

11.7 खालील रत्नभातेखामध्ये वेगवेगळ्या राज्यातील स्त्रियांची शेकडावार साक्षर रंख्या दाखविलेली आहे. आतेह संबंधित प्रज्ञांची उतरे लिहा.




\* महिला साक्षरतेमध्ये इतर राज्यापेक्षा पाठीमाझे असलेले राज्य -----

\* महिला साक्षरतेमध्ये इतर राज्यापेक्षा पुढे असलेले राज्य -----

\* महिला साक्षरता प्रमाण समान असलेली राज्ये -----


\* राज्यांची नावे महिला साक्षरतेच्या घडत्याक्रमानुसार लिहा.

11.8 दिलोत्या रत्नभातेखासंबंधित प्रज्ञांची उतरे लिहा.




- जास्त प्रमाणात पाऊस पडणारा महिना \_\_\_\_\_
- कमी प्रमाणात पाऊस पडणारा महिना \_\_\_\_\_
- समान पाऊस पडणारे महिने \_\_\_\_\_, \_\_\_\_\_
- अति जास्त पाऊस पडणारा महिना \_\_\_\_\_, \_\_\_\_\_
- साधारण पाऊस पडणारे महिने \_\_\_\_\_, \_\_\_\_\_

11.9 छालम्मा नंदिनी दूध डेअरी चालवते. गावातील शेतकऱ्यांनी गारी पाळलेल्या आहेत. सर्व शेतकरी दूध डेअरीला देतात. एका दिवसात संबंधित केलेल्या दुधाची माहिती रतंभालेखात दाखविलेली आहे.




- प्रत्येक दिवशी जमा झालेले दूध किती? -----
- कोण डेअरीला जास्त दूध घेतो? -----
- कोण डेअरीला सर्वात कमी दूध घेतो? -----
- पर्णा आणि मुजामिता यांच्या मध्ये कोण जास्त दूध डेअरीला घेतो व किती घेतो?-----
- श्रीधर आणि रिटा दोघे मिळून डेअरीला एकूण किती दूध पुरवितात? -----

11.10 अनु प्रतिदिनी सायंकाळी शाळेकडून आल्यानंतर तिचा खर्च झालेला वेळ खालील रतंभालेखात ठिलेला आहे. यानुसार प्र०गांची ऊत राखा.




- अनु कोणत्या विषयाता जास्त वेळ देते? -----
- कोणत्या विषयाता कमी वेळ देते? -----
- कोणत्या दोन कामांना समान वेळ देते? -----
- समाज विज्ञानपेक्षा कोणत्या कामाता जास्त वेळ देते? -----
- मोबाईल पाहणे कि टीव्ही या पैकी कशाचा उपयोग करणे उतम -----

11.11 बैंगलूरु शहरापासून विविध ठिकाणांचे अंतर स्तंभतेखामध्ये टिलेले आहे. हे पाढून खालील उत्तरे लिहा.




- बैंगलूरु पासून अत्यंत दूर असलेले स्थळ कोणते?-----
  - बैंगलूरुता जवळ असलेले स्थळ कोणते? -----
  - कोलाऱ्येक्षा बेळगाव किती जास्त दूर आहे? -----
  - मंगळूरपेक्षा तुमकुरचे अंतर किती कमी आहे ?-----
  - बेळगाव आणि बिंद्र या दोन स्थळांना बसमधून प्रवास केला तर जास्त वेळ लागणारे स्थळ कोणते?
- 
- कोडगू आणि कोलाऱ्या या स्थळांपैकी कोणत्या स्थळाता बसने लवकर पोहचता येते?-----

11.12 कांडी सजीवांचे कमाल सरासरी जीवनमान रतंभातेखामध्ये दिलेले आहे. यानुसार खालील प्र॒ज्ञांची ऊते लिहा.



- अति कमी आयुष्यमान असलेले सजीवकोणता?
- अति जास्त आयुष्यमान असलेले सजीवकोणता?
- मेंढीपेक्षा नागसापाचे जीवनमान किती जारत आहे?
- कोणकोणत्या सजीवांचे जीवनमान समान आहे?
- हृतीचे जीवनमान मांजरापेक्षा किती जारत आहे?
- पालीव प्राण्यांची नावे आणि जीवनमान सांगा.

11.13 मेंढीच्या धरामध्ये सहाजण आहेत. सर्वजण मिळून वापरतेल्या पाण्याचे एका दिवसातील प्रमाण रतंभातेखात ठारखविलेले आहे. हे पाढून खालील प्र॒ज्ञांची ऊते लिहा.



- मेरीच्या घरामध्ये कोणत्या कामासाठी कमी पाणी वापरतात?
- पिण्यासाठी किती प्रमाणात पाण्याचा वापर करतात?
- अति जास्त पाणी कशासाठी वापरतात?
- आंडी व कपडे धूण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचे प्रमाण किती?
- 60 लिटर पाणी मेरीच्या घरामध्ये कशाकरीता वापरतात?
- मेरीच्या घरात पाण्याचा वापर कमी करण्यासाठी तुमचा साळा लिहा.

**भाग-2 पाढ्यपुस्तकां मधील पृष्ठ संख्या 63,64,65,66,69,72,73,74,75 आणि 76वर असलेली उदाहरण वहीमध्ये सोडवा व शिकायाना दाखवा (आवश्यक असेल तर शिक्षकाची किंवा वर्गमित्राची मदत घ्या)**


11.14 मी आणि माझो अध्ययन. (आता पर्यंत शिकलेल्या अभ्यासावर स्व-अवलोकन करूया)

1. खेड्यातील शाळेती मुलं परिसर दिनानिमित संपूर्ण ग्रावमध्ये अनेक वनस्पतीची लागवड करतात. हे चित्रालेखा मध्ये दाखविलेले आहे. हे पाहून टिळेल्या प्रैग्नांची उतरे लिहा.

कळुणिंब	
जासवंटी	
पिंपळ	
फुलांवाढे	

 = 3 वलम्परी

- कोणत्या वनस्पतीची लागवड कमी आहे? \_\_\_\_\_
  - किती फुलांच्या झाडांची लागवड केलेली आहे? \_\_\_\_\_
  - किती कळुणिंबाच्या झाडांची लागवड केलेली आहे? \_\_\_\_\_
2. जगामध्ये नामशेष होत असलेला प्राणी वाई. २०१८ च्या सांख्यीकीनुसार देशाच्या विविध भागात असलेल्या वायांची संख्या स्तंभालेखात दाखविलेली आहे. ते पाहून खालील प्रैग्नांची ऊते लिहा.



- वाघांची संख्या जास्त असलेले राज्य कोणतो?-----
- 300 पेक्षा जास्त वाघांची संख्या असलेले राज्य कोणतो?-----
- केरळपेक्षा कर्नाटकमध्ये किती जास्त वाघ आहेत?-----
- आतोखामध्ये सर्वात कमी वाघांची संख्या दर्शविणारे राज्य कोणतो?-----

मूल्यमापन रत्र (माझे अध्ययन कसे झाले आहे? ✓ हे चिन्ह घालूया.)

अध्ययन निष्पत्ती	स्तर-1	स्तर-2	स्तर-3	स्तर-4
संबंधित माहितीचे विश्लेषण करून वित्रालेख काढतात तरेत रत्नभालेखाचे विश्लेषण करतात.	वित्रालेख व रत्नभालेख ओळखतात	मिळविलेल्या संबंधित माहितीचे एकत्रीकरण करतात.	वित्रालेखाचे विश्लेषण करणे व चर्चेतून समजावून घेतात.	नित्यजीवनातील संदर्भात संबंधित केलेल्या माहितीचे विश्लेषण करून वित्रालेखाने दर्शवितात. तरेत रत्नभालेखांचे विश्लेषण करण्याचे कौशल्य प्राप्त करतात.

माझा अध्ययन विषयी शिक्षकांचा अभिप्राय:

दिनांक :

शिक्षकांची संही

## **Working Sheet**

**Working Sheet**